



C.H.M.E.SOCIETY'S
BHONSALA MILITARY COLLEGE

Rambhoomi, Nashik - 422005. (MAHARASHTRA)

NAAC Reaccredited 3rd Cycle 'A' Grade

E-mail : principal@bmc.bhonsala.in / bmcoffice@yahoo.co.in

Web : www.bmc.bhonsala.in ☎ : (0253) 2309610, 2309612, 2309613

Affiliated To The University Of Pune (SPPU), Identification No.PU/NS/ASC/031/1986
 Maharashtra State Board Of Education J.13.17.021. UDISE Code 27201602731

2.1 Number of full time teachers during the last five years (Without repeat count)

2.2 Number of full time teachers year wise during the last five years

2.4.2 Percentage of full time teachers with NET/SET/SLET/ Ph. D. /D.Sc. / D.Litt. /L.L.D. during the last five years (consider only highest degree for count)

A) Provide information on full time teachers presently working in the institutions

2022-23	2021-22	2020-21	2019-20	2018-19
07	11	11	11	58

Teaching Data Year 2022-23

S.No.	Name	ID number	Email	Gender	Designation	Date of joining institution	Nature of appointment (temporary/permanent)	Name of the Department	Highest Qualification (NET/SET/SLET/ Ph. D./D.Sc. / D.Litt./L.L.D.) and Year of obtaining
1	BHALERAO JAYSHREE RAOSAHEB	52012300151	jayashree.bhalerao@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2022	Temporary	Mathematics	M.Sc.
2	CHOPADE PUSHPA SOPANDEO	52012300550	pushpa.chopade@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2022	Temporary	Psychology	MA in clinical psychology
3	DEORE DHANASHRI SANJAY		dhanashribedse2868@gmail.com	Female	Assistant Professor	10/15/2022	Temporary	Statistics	MSc Statistics

4	DEORE JAGRUTI PRASHANT	52012300150	jagrutideore91@gmail.com	Female	Assistant Professor	2/11/2022	Temporary	BCS	M.Sc.(Computer Science)
5	NIKUMBH SHWETA RAJENDRA		shweta.nikumbh@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	12/15/2021	Temporary	Physics	M.Sc.
6	PAGARE ASHWINI MADHAV	52111900061	ashwinipagare17@gmail.com	Female	Assistant Professor	6/15/2022	Temporary	Botany	M.Sc.
7	PAWAR SUPRIYA DHEERAJ	52012300004	supriyakop123@gmail.com	Female	Assistant Professor	2/11/2022	Temporary	BBA	M.com,MBA,SET

Teaching Data Year 2021-22

S.N.	Name	ID number	Email	Gender	Designation	Date of joining institution	Nature of appointment (temporary/permanent)	Name of the Department	Highest Qualification (NET/SET/SLET/ Ph. D./D.Sc. / D.Litt./L.L.D.) and Year of obtaining
1	BORSE ANAND SUBHASH		ananad.borse@bmc.bhonsala.in	Male	Assistant Professor	6/15/2021	Temporary	Englindh	MA
2	GAYATRI GIRISH JOSHI	52022200234	gayatri.joshi@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2021	Temporary	Def. Stud	M.A
3	MAYUR GIRISH PETHKAR	52012200208	mayurpethkar92@gmail.com	Male	Assistant Professor	6/15/2021	Temporary	Political Science	MA
4	MONIKA SWAPNIL JADHAV(SANJAY GAWARE)	52022200403	monika.jadhav@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2021	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci
5	NIKAM ASHWINI SITARAM	52032200100	ashwini.nikam@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2021	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci
6	NIKAM SIDDHI SITARAM	52072100246	siddhi.nikam@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2021	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci
7	RASIKA KSHEMANKAR BHORE	52022200191	rasika.bhore@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2021	Temporary	Psychology	MA

8	RUCHIKA PANDHARINATH KHAIRNAR		ruchika.khairnar@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2021	Temporary	Physics	Bsc
9	SWAPNIL KEWAL SHEWALE	52022200333	swapnil.shewale@bmc.bhonsala.in	Male	Assistant Professor	6/15/2021	Temporary	English	MA
10	VINAY RAGHUNATH KULKARNI		vinay.kulkarni@bmc.bhonsala.in	Male	Assistant Professor	6/15/2021	Temporary	Economics	MA
11	WABALE NISHA PRABHAKAR	52022200432	nisha.wable@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2021	Temporary	MCJ	MAMCJ

Teaching Data Year 2020-21

S.No.	Name	ID number	Email	Gender	Designation	Date of joining institution	Nature of appointment (temporary/permanent)	Name of the Department	Highest Qualification (NET/SET/SLET/ Ph. D./D.Sc. / D.Litt./L.L.D.) and Year of obtaining
1	GAIKWAD JAGAN MURLIDHAR	52012000068	jagangaikwad1994@gmail.com	Male	Assistant Professor	11/2/2020	Temporary	Chemistry	M.Sc.
2	GHORPADE SUREKHA BAJIRAO	52198908469	surekhaghorpade25@gmail.com	Female	Assistant Professor	11/2/2020	Temporary	Chemistry	M.Sc.
3	JAYASHREE RAMDAS PAWAR		jayashripawar09@gmail.com	Female	Assistant Professor	11/2/2020	Temporary	Electronics	M.Sc
4	MISS.SNEHA KULKARNI	52012000161	snehakul796@gmail.com	Female	Assistant Professor	11/2/2020	Temporary	Def. Stud.	M.Sc.
5	MONIKA TRAMBAK PAWAR		pawar1997monika@gmail.com	Female	Assistant Professor	11/11/2020	Temporary	Psychology	M.Sc. (Statistics)
6	PAWAR AISHWARYA MEGHRAJ		aishwaryapawar999@gmail.com	Female	Assistant Professor	11/11/2020	Temporary	Physics	M.Sc, SET
7	POOJA SUNIL DESHMUKH	52042100110	puja1928@gmail.com	Female	Assistant Professor	11/11/2020	Temporary	Psychology	M.A.
8	REENA ANANDI RAI	52042100109	rrai0306@gmail.com	Female	Assistant Professor	11/11/2020	Temporary	Psychology	M.A., B.Ed.

9	SHRIKRISHNA PRABHAKAR KULKARNI	52022300001	shrikrishna.kulkarni@bmc.bhonsala.in	Male	Assistant Professor	9/16/2020	Temporary	MCJ	MAMCJ
10	SNEHAL HARICHANDRA DEORE		snehaldeore01@gmail.com	Female	Assistant Professor	11/11/2020	Temporary	Computer Science	M.Sc. (Math)
11	VAIBHAV PRAKASH DESHPANDE	52032100301	deshpandevaibhav007@gmail.com	Male	Assistant Professor	11/11/2020	Temporary	B.B.A.	M.Com., M.B.A.

Teaching Data Year 2019-20

S.No.	Name	ID number	Email	Gender	Designation	Date of joining institution	Nature of appointment (temporary/permanent)	Name of the Department	Highest Qualification (NET/SET/SLET/ Ph. D./D.Sc. / D.Litt./L.L.D.) and Year of obtaining
1	MISS.SHRADHHA RAMDAS RAYTE	52101900006	rayateshradha95@gmail.com	Female	Assistant Professor	8/7/2019	Temporary	BCS	Botany
2	MISS.TEJAL BHARAT AHER	52101900007	tejalahermali93@gmail.com	Female	Assistant Professor	8/7/2019	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci
3	MISS.LEENA PRABHAKAR MAIN		leena.main@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	8/7/2019	Temporary	Def.& Strategic Studies	Def.& Strategic Studies
4	MRS.DEVYANI VIKRAM WARUNGSE	52198209253	devyanivw@gmail.com	Female	Assistant Professor	8/7/2019	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci
5	MRS.RANJITA RAMCHANDRA RATHOR	52198109252	ranjita.rathode@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	8/7/2019	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci
6	MRS.VAISHALI RAJESH NIKAM	52197509259	vaishalirnikam@rediffmail.com	Female	Assistant Professor	8/22/2019	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci
7	MRS.NISHIGANDHA NIMBAJI PAWAR	52101900008	nishigandhapawar6@gmail.com	Female	Assistant Professor	8/7/2019	Temporary	BCS	B.E. (IT)
8	MISS.SONALI RAMESH LIMAYE	52101900017	sonalilimaye86@gmail.com	Female	Assistant Professor	8/6/2019	Temporary	BCS	M.Com, M.B.A. M.Phil, SET
9	MRS.AMITA UDAYBHAN GUPTA		amita.gupta@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	8/7/2019	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci

10	MISS.BHAGYASHREE DINESH PATIL		bhagyashree.patil@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	8/7/2019	Temporary	Physics	Physics
11	SONAWANE ARUNDHATI RAHUL	52201797180	arundhati724@gmail.com	Female	Assistant Professor	2/1/2019	Temporary	Botany	M.Sc, Ph.D.
Teaching Data Year 2018-19									
S.N.	Name	ID number	Email	Gender	Designation	Date of joining institution	Nature of appointment (temporary/permanent)	Name of the Department	Highest Qualification (NET/SET/SLET/ Ph. D./D.Sc. / D.Litt./L.L.D.) and Year of obtaining
1	SMT. S.H.KOCHARGAONKAR		skochargaonkar@yahoo.co.in	Female	Principal	10/21/2004	Permanent	Psychology	B.A /MA/M.Phil/Ph.D
2	SHRI UNMESH Y.KULKARNI	52201482827	uyk9822011660@rediffmail.com	Male	Associate Professor	7/15/1989	Permanent	Commerce	M.Com., Ph.D.
3	SMT.PRABHAVATI K.JAGTAP	52201483180	prabhajagtap@gmail.com	Female	Associate Professor	7/22/1989	Permanent	English	M.A., Ph.D.
4	SHRI NARESH V.JADHAV		naresh.jadhav@bmc.bhonsala.in	Male	Associate Professor	7/24/1989	Permanent	Chemistry	Msc
5	SHRI PRASANNA P.SETHY		prasanna.sethi@bmc.bhonsala.in	Male	Associate Professor	8/1/1989	Permanent	Botany	Msc Ph.D
6	SHRI VIVEK V. RAJE	52201482767	raje_vivek@yahoo.com	Male	Associate Professor	7/14/1990	Permanent	Commerce	M.Com Ph.D
7	SHRI PRIYANATH A.GHOSH		drpaghosh@gmail.com	Female	Associate Professor	8/1/1989	Permanent	Defence	M.A.,M.Phil, Ph.D.
8	SHRI SANJAY R.KANKREJ	52201482825	srbmc@gmail.com	Male	Associate Professor	8/7/1990	Permanent	Chemistry	M.Sc., M.Phil, Ph.D
9	SMT.SMITA U.KULKARNI	52201483067	sukulkarni10@gmail.com	Female	Associate Professor	7/9/1991	Permanent	Mathematics	M.Sc.
10	SMT.RASHMI S.BHOLE	52201477195	rashmi.bhole@yahoo.com	Female	Associate Professor	7/10/1991	Permanent	Mathematics	M.Sc., M.Phil

11	SHRI PRADEEP J.IKHANKAR	52201482972	pjikhankar@gmail.com	Male	Associate Professor	7/12/1991	Permanent	Physics	M.Sc.
12	SMT.SADHANA R.DIXIT		sadhana.dixit@bmc.bhonsala.in	Female	Associate Professor	7/25/1995	Permanent	English	MA, B.Ed. SET
13	SHRI R.P.PATIL	52196700864	rajnavalepatil@yahoo.co.in	Male	Associate Professor	7/12/1991	Permanent	Chemistry	M.Sc , Ph.D.
14	SHRI SUNIL K.BHAVSAR	52201477194	sunil.bhavsar28@gmail.com	Male	Associate Professor	12/3/1991	Permanent	Physics	M.Sc.
15	SHRI VILAS P.UGALE	52201482728	avugale@gmail.com	Male	Associate Professor	8/8/1992	Permanent	Geography	M.A., B.Ed.
16	SHRI MILIND R.TAYADE		milind.tayade@bmc.bhonsala.in	Male	Associate Professor	7/13/1998	Permanent	Commerce	M.Phill, Ph.D
17	SHRI SUBHASH S. SAVANT	52201482746	mitrassavant@gmail.com	Male	Assistant Professor	7/21/2007	Permanent	Economics	M.A., SET, Ph.D.
18	SHRI RAMESH I.RAUT	52201482745	riraut@yahoo.in	Male	Assistant Professor	7/17/2007	Permanent	Defence	M.A., NET, SET
19	SHRI D. P. PAWAR	52201483186	dnyaneshwarp30@gmail.com	Male	Assistant Professor	7/21/2007	Permanent	Psychology	M.A., SET, Ph.D.
20	SHRI BHARAT R. GUGANE	52201482744	bharatgugane@gmail.com	Male	Assistant Professor	10/16/2010	Permanent	English	M.A., NET, SET, M.Phil, Ph.D.
21	SHRI C.V.PAWAR	52201482771	pawarchetan33@gmail.com	Male	Assistant Professor	6/12/2010	Permanent	Mathematics	M.Sc , SET
22	SHRI NITIN J.AHIRRAO	52196302838	nitin.ahirrao@bmc.bhonsala.in	Male	Physical Director	7/8/1991	Permanent	Sports	M.Com., M.P.Ed(Phy)
23	SHRI K. BINU	52201482834	kbinu73@gmail.com	Male	Librarian	2/20/2009	Permanent	Library	BCS, ADIS, B.Lib., SET
24	SHRI BHIMRAO J.PANDAVE	52201483184	bhimrao.pandve@bmc.bhonsala.in	Male	Assistant Professor	9/15/1994	Permanent	History	M.A.

25	SMT S. P.NIRBHAVANE	52201482829	sharmila.nirbhavane@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	7/27/1995	Permanent	Chemistry	M.Sc.
26	SHRI VISHNU P.PAWAR	52201482768	vishnu.pawar@bmc.bhonsala.in	Male	Lecturer	11/8/1995	Permanent	Political Science	M.A., Ph.D.
27	SMT. PURNIMA U.ZENDE	52201482966	purnima.zende@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	7/8/1996	Permanent	Hindi	M.A.
28	MRS. MONALI HASE	52201796668	monali.hase@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/19/2016	Temporary	BCS	M.Sc., SET
29	MRS.HARSHALI RAHUL PANDIT		harshali.pandit@bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2018	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci
30	MISS.PRIYANKA ANIL SABLE		priyanka.sable@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	7/15/2018	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci
31	MRS.BHAKTI SAURABH BHUSE (AWASARKAR)		bhakti.bhuse@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	7/15/2017	Temporary	BCS	M.Sc. Comp. Sci
32	MISS.TEJESHWARI NANDKUMAR RASAL	52121800052	tejasrasal43@gmail.com	Female	Assistant Professor	7/24/2018	Temporary	BCS	M.Sc, M.CA, SET
33	MRS.ALAKNANDA PAWAR	52201689550	alagnanda.pawar@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	2/8/2010	Temporary	BCS	M.Sc., NET
34	MRS.SHARMILA BHAVSAR	52121800100	s.sharmila11@rediffmail.com	Female	Assistant Professor	7/4/2016	Temporary	Psychology	M.A, SET
35	MRS.PRIYADARSHINI KULKARNI		priyadarshani.kulkarni@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2018	Temporary	Psychology	MA
36	MS.MUGDHA PRASAD JOSHI		mugdha.joshi@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	6/15/2018	Temporary	Psychology	MA
37	MRS.VAISHALI UDAYKUMAR GANDHE	52201796676	vugandhe2703@gmail.com	Female	Assistant Professor	8/20/2008	Temporary	Commerce	M.Com., M.Phil, Ph.D.
38	MISS. DEEPA HINGE	52201796669	hinge.deepa@yahoo.in	Female	Assistant Professor	12/20/2010	Temporary	Commerce	M. Com., ICWA

39	MRS.MANISHA SUHAS VAIDYA	52197409049	manisha.suhas@yahoo.co.in	Female	Assistant Professor	8/17/2015	Temporary	Commerce	M.Com., NET
40	MS.DHANASHREE D AMBEKAR	52121800134	dhanshri.ambekar@gmail.com	Female	Assistant Professor	8/21/2008	Temporary	Commerce	M.A., M.Phil, Ph.D.
41	MR.MILIND SALIRAM PADEWAR	52121800037	milindpadewar@gmail.com	Male	Assistant Professor	8/9/2016	Temporary	Commerce	M.Com, SET, PET
42	MR.ADITYA SUDHIR PATONDIKAR	52121800035	patondikar@gmail.com	Male	Assistant Professor	7/1/2017	Temporary	Commerce	M.Com, IEMAI
43	MR.GAURAV SUNIL KORDE	52121800081	kordegaurav94@gmail.com	Male	Assistant Professor	7/24/2018	Temporary	Commerce	M.Com, SET
44	MR.ANIKET ROHIDAS SONGIRE		aniket.songire@bmc.bhonsala.in	Male	Assistant Professor	6/15/2018	Temporary	Commerce	M.Com
45	MISS. AMRUTA BHAUSAHEB MASAL	52121800114	amruta.masal@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	15/062018	Temporary	Commerce	M.Com
46	MR. YOGESH GOVIND BHADANE	52101801280	yogeshgbhadane@gmail.com	Male	Assistant Professor	7/25/2011	Temporary	English	M.A., B.Ed., SET
47	MR. VINOD ARUN SONAWANI	52121800083	vinodsonavani88@gmail.com	Male	Assistant Professor	8/24/2015	Temporary	Defence & Strategic Studies	M.A, SET
48	MR.DATTATRAY ANNASAHEB NIMBALKAR	52121800071	nimbalkardatta9612@gmail.com	Male	Assistant Professor	9/28/2018	Temporary	Defence & Strategic Studies	M.Sc (Defence Study)
49	MR.NILESH PAWAR	52201796673	nilu1784@gmail.com	Male	Assistant Professor	7/4/2011	Temporary	B.B.A	MBA, NET
50	MISS.NIKITA RAMDAS BHATIA	52201796670	niku7990@gmail.com	Female	Assistant Professor	7/4/2016	Temporary	B.B.A	M.Com, M.B.A
51	MISS.PRIYANKA D. PATIL	52111800010	piu.p3593@gmail.com	Female	Assistant Professor	7/1/2017	Temporary	B.B.A	M.Com, M.B.A, GDC & A
52	MS.MAYURI KULKARNI	52201796539	mayurik004@gmail.com	Female	Assistant Professor	7/18/2016	Temporary	Chemistry	M.Sc (Chem), M.Phil
53	MS.MADHURI NAVNATH DANGE	52201796674	madhuridange05@gmail.com	Female	Assistant Professor	8/22/2016	Temporary	Computer Science (Maths)	M.Sc/B.Ed (Maths)

54	MR.PRASANNA MAHENDRA DIXIT	52121800062	pradix313@gmail.com	Male	Assistant Professor	7/25/2018	Temporary	Geography	M.Sc., NET, SET
55	MRS.HIRA T. WAGH	52111800094	hiravagh@gmail.com	Female	Assistant Professor	7/1/2017	Temporary	Marathi	M.A., SET
56	MRS.APARNA AMIT KULKARNI	52121800038	aparnadani17@gmail.com	Female	Assistant Professor	8/3/2018	Temporary	Physics	M.Sc., SET
57	MRS.SWATI BHARATKUMAR SURYAWANSHI		swati.kulkarni@bmc.bhonsala.in	Female	Assistant Professor	7/21/2018	Temporary	Psychology	MA
58	KHAIRE AMANPREETKAUR BALDEVSINGH	52012300458	khaireamanpreet@gmail.com	Female	Assistant Professor	10/15/2018	Temporary	Defence & Strategic Studies	MA



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-०५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सेंहिमिएसोनावि/२२-२३/ 1017

दिनांक: २०/१०/२०२२

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विनाअनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणुक)

प्रति,

क. जयश्री भालेराव
नाशिक

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-०५ येथे गणित या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणुन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०१ नोव्हेंबर, २०२२ पासून आपली नेमणुक करण्यात येत आहे.

सदर नेमणुक ०१ नोव्हेंबर, २०२२ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणुक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील.

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करावे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या निबंधनाखाली काम करावे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करावे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एका महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रामांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करावे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा / महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हितामध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ०४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावे.




कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

प्रत माहितीसाठी:-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज
२. शिक्षक मान्यता फाईल
३. वैयक्तिक फाईल



CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/22-23/1017
Date:-20/10/2022

To,
BHALERAO JAYSHREE RAOSAHEB
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2022-23** (Joining date - **01/11/2022 to 30/04/2023**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-०५

फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सॅहिमिएसोनावि/२२-२३/१०१७

दिनांक: २०/१०/२०२२

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विनाअनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणुक)

प्रति,
सौ.पुष्पा चोपडे
नाशिक

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-०५ येथे मानसशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०१ नोव्हेंबर, २०२२ पासून आपली नेमणुक करण्यात येत आहे.

सदर नेमणुक ०१ नोव्हेंबर, २०२२ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार मानधन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणुक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील.

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करावे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करावे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करावे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एका महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रामांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करावे.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा / महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हितामध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१२. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ०४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावे.



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक

30/11/2022

प्रत माहितीसाठी:-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज
२. शिक्षक मान्यता फाईल
३. वैयक्तिक फाईल

Received

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/22-23/1017
Date:-20/10/2022

To,
CHOPADE PUSHPA SOPANDEO
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2022-23** (Joining date - **01/11/2022 to 30/04/2023**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-०५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सॅहिंमिएसोनवि/२२-२३/१२०५

दिनांक: १४/११/२०२२

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणुक)

प्रति,

सौ. धनश्री देवरे

नाशिक

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-०५ येथे **संख्याशास्त्र** या विषयासाठी कायम विना अनुदानित तत्वावर **पुर्णवेळ** पद्धतीने **सहाय्यक प्राध्यापिका** म्हणून **शैक्षणिक वर्ष २०२२-२३** करिता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार दि. १५ नोव्हेंबर, २०२२ पासून आपली नेमणुक करण्यात येत आहे.

सदर नेमणुक दि. १५ नोव्हेंबर, २०२२ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक १५ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणुक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील.

- वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करावे.
- महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करावे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींबाबत त्यांच्या आदेशांचे पालन करावे.
- आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एका महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
- महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
- वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
- आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
- आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
- अभ्यासक्रामांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करावे.
- आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
- संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा / महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
- तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हितामध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
- तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
- आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ०४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावे.

Deore
Received.

Deore
कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक

17/11/22

प्रत माहितीसाठी:-

- प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज
- शिक्षक मान्यता फाईल
- वैयक्तिक फाईल

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/22-23/1205
Date:-14/11/2022

To,
DEORE DHANASHRI SANJAY
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2022-23** (Joining date - **15/11/2022 to 30/04/2023**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-०५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सॅहिमिएसोनावि/२२-२३/ 1017

दिनांक:२०/१०/२०२२

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विनाअनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणुक)

प्रति,
सौ.जागृती देवरे
नाशिक

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-०५ येथे संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणुन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०१ नोव्हेंबर, २०२२ पासून आपली नेमणुक करण्यात येत आहे.

सदर नेमणुक ०१ नोव्हेंबर, २०२२ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुजु होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजु न झाल्यास आपले नेमणुक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील.

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करावे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करावे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करावे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडवण्याची असल्यास संस्थेला एका महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वंकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करावे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा / महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हितामध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ०४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावे.



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

प्रत माहितीसाठी:-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज
२. शिक्षक मान्यता फाईल
३. वैयक्तिक फाईल

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/22-23/1017
Date:-20/10/2022

To,
DEORE JAGRUTI PRASHANT
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2022-23** (Joining date - **01/11/2022 to 30/04/2023**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-०५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सें हिंमि एसोना वि/२२-२३/१०|७

दिनांक: २०/१०/२०२२

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विनाअनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणुक)

प्रति,

श्री. श्वेता निकुंभ
नाशिक

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-०५ येथे भौतिकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणुन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०१ नोव्हेंबर, २०२२ पासून आपली नेमणुक करण्यात येत आहे.

सदर नेमणुक ०१ नोव्हेंबर, २०२२ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणुक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील.

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करावे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करावे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करावे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एका महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करावे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्ष ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा / महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हितामध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ०४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावे.



कार्यवाही

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक

20/10/22

Shikumbh

प्रत माहितीसाठी:-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज
२. शिक्षक मान्यता फाईल
३. वैयक्तिक फाईल

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/22-23/1017
Date:-20/10/2022

To,
NIKUMBH SHWETA RAJENDRA
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2022-23** (Joining date - **01/11/2022 to 30/04/2023**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-०५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सॅहिमिएसोनावि/२२-२३/ 1017

दिनांक: २०/१०/२०२२

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विनाअनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणुक)

प्रति,

कु. अश्विनी पगारे
नाशिक

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-०५ येथे वनस्पतीशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०१ नोव्हेंबर, २०२२ पासून आपली नेमणुक करण्यात येत आहे.

सदर नेमणुक ०१ नोव्हेंबर, २०२२ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुजु होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजु न झाल्यास आपले नेमणुक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील.

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करावे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करावे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करावे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडवण्याची असल्यास संस्थेला एका महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वगांतोल विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडित करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करावे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा / महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हितामध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ०४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावे.

दिनांक



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

प्रत माहितीसाठी:-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज
२. शिक्षक मान्यता फाईल
३. वैयक्तिक फाईल

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/22-23/1017
Date:-20/10/2022

To,
PAGARE ASHWINI MADHAV
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2022-23** (Joining date - **01/11/2022 to 30/04/2023**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-०५

फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सं.हिं.मि.एसो.ना.वि/२२-२३/१०१७

दिनांक:२०/१०/२०२२

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विनाअनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणुक)

प्रति,

कु.सुप्रिया पवार

नाशिक

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-०५ येथे बी.बी.ए. या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०१ नोव्हेंबर, २०२२ पासून आपली नेमणुक करण्यात येत आहे.

सदर नेमणुक ०१ नोव्हेंबर, २०२२ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणुक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटीना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील.

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करावे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करावे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करावे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एका महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडित करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करावे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा / महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हितामध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ०४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावे.




कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

प्रत माहितीसाठी:-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज
२. शिक्षक मान्यता फाईल
३. वैयक्तिक फाईल



CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/22-23/1017
Date:-20/10/2022

To,
PAWAR SUPRIYA DHEERAJ
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2022-23** (Joining date - **01/11/2022 to 30/04/2023**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं.०२५३-२३०९६००/०१



20

18

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

दिनांक:-२६/११/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तातपुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

श्री.आनंद बोरसे

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे इंग्रजी या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ प्रवृत्तीने सहाय्यक प्राध्यापक म्हणुन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.२१ ऑक्टोबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.२१ ऑक्टोबर, २०२१ पासून १५ मे, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.२१ ऑक्टोबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कानावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परीक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालय त लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक



CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/637
Date:-16/11/2021

To,
BORSE ANAND SUBHASH
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **21/10/2021 to 30/04/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं. ०२५३-२३०३६००/०१



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी/२१-२२/७३०

दिनांक:-१६/१२/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ. गायत्री जोशी
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे संरक्षणशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि. १७ डिसेंबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि. १७ डिसेंबर, २०२१ पासून ३० एप्रिल, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. चरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि. १७ डिसेंबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे. नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व चरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे. काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्ययसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवृत्तीच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

कार्यवाह
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

21/12

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/730
Date:-16/12/2021

To,
GAYATRI GIRISH JOSHI
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **17/12/2021 to 30/04/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



संहिमि एसोनाधि/२१-२२/७५१)

दिनांक:-१८/१२/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

श्री. मयूर पेटकर

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे राज्यशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्काय **पुर्णवेळ** पद्धतीने **सहाय्यक प्राध्यापक** म्हणून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर **दि. २० डिसेंबर, २०२१** पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि. २० डिसेंबर, २०२१ पासून ३० एप्रिल, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार घेतून अदा केले जाईल. घरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि. २० डिसेंबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द सनजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व घरील अटी, शर्ती अन्यथे आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोपल्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या नियुक्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुटलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुटलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक
21/12/21

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/741
Date:-18/12/2021

To,
MAYUR GIRISH PETHKAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **20/12/2021 to 30/04/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सेंहेमिएसोनावि/२१-२२/७१५

दिनांक:-१५/१२/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ. मोनिका जाधव

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.१६ डिसेंबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.१६ डिसेंबर, २०२१ पासून ३० एप्रिल, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.१६ डिसेंबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष नुल्यमापन करणे व परिश्रम विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक
२५/१२/२१

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/715
Date:-15/12/2021

To,
MONIKA SWAPNIL JADHAV
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **16/12/2021 to 30/04/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



22

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी/२१-२२/६३७

दिनांक:-२६/११/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.अश्विनी निकम

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्टॅटेस्टीक्स या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.२१ ऑक्टोबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.२१ ऑक्टोबर, २०२१ पासून १५ मे, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार चेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.२१ ऑक्टोबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशांचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यामापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/637
Date:-16/11/2021

To,
NIKAM ASHWINI SITARAM
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **21/10/2021 to 15/05/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सें हिंमि एसोना वि/२१-२२/६३७

दिनांक:-२६/११/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
कु.सिद्धी निकम
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे गणित या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणुन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.२१ ऑक्टोबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.२१ ऑक्टोबर, २०२१ पासून १५ मे, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.२१ ऑक्टोबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हे उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे. काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही चवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

Prat

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/637
Date:-26/11/2021

To,
NIKAM SIDDHI SITARAM
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **21/10/2021 to 15/05/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९३००/०१



सें हिं मि एसो ना वि / २१-२२/७३०

दिनांक:- १६/१२/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ. रसिका भोरे

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे मानसशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि. १७ डिसेंबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि. १७ डिसेंबर, २०२१ पासून ३० एप्रिल, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि. १७ डिसेंबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्ये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक

२१/१२

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/730
Date:-16/12/2021

To,
RASIKA KSHEMANKAR BHORE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **17/12/2021 to 30/04/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सेंहेमिएसोनावि/२१-२२/ ६६६

दिनांक:-१४/१२/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ. रुचिका खैरनार

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे भौतिकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणुन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.१५ डिसेंबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.१५ डिसेंबर, २०२१ पासून ३० एप्रिल, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.१५ डिसेंबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रामामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक

२१/१२

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/696
Date:-14/12/2021

To,
RUCHIKA PANDHARINATH KHAIRNAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **15/12/2021 to 30/04/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५.

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सॅहिमिएसोनावि/२१-२२/७४७

दिनांक:-१८/१२/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

श्री.स्वप्निल शेवाळे

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे इंग्रजी या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक म्हणून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.२० डिसेंबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.२० डिसेंबर, २०२१ पासून ३० एप्रिल, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.२० डिसेंबर, २०२१ रोजी रजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचारांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केलेल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयानध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक

२५/१२/२१

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/741
Date:-18/12/2021

To,
SWAPNIL KEWAL SHEWALE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **20/12/2021 to 30/04/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सॅहिमिएसोनावि/२१-२२/७५७

दिनांक:-१८/१२/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

श्री.विनय कुलकर्णी
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे अर्थशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक म्हणुन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.२० डिसेंबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.२० डिसेंबर, २०२१ पासून ३० एप्रिल, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.२० डिसेंबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयत दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक
२१/१२/२०२१



CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/741
Date:-18/12/2021

To,
VINAY RAGHUNATH KULKARNI
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **20/12/2021 to 30/04/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



04

New 21

सॅहिमिएसोनाचि/२१-२२/६३७

दिनांक:-२६/११/२०२१

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ. निशा वावळे (जाधव)

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे एम.ए.एम.सी.जे. या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.२१ ऑक्टोबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.२१ ऑक्टोबर, २०२१ पासून १५ मे, २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.२१ ऑक्टोबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे. काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

(Handwritten signature)

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/637
Date:-26/11/2021

To,
WABALE NISHA PRABHAKAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **21/10/2021 to 15/05/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी/२०-२१/५८७

दिनांक:-२२/१०/२०२०

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

श्री.जगन गायकवाड

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे रसायनशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पूर्णवेळ/अर्धवेळ/सहस्रवेळी तसे पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक म्हणून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०२ नोव्हेंबर, २०२० पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०२ नोव्हेंबर, २०२० पासून ३० एप्रिल २०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.०२ नोव्हेंबर, २०२० रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्याचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडायची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणानुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडित करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये ननुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पन्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालय त लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/20-21/587
Date:-22/10/2020

To,
GAIKWAD JAGAN MURLIDHAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2020-21** (Joining date - **02/11/2020 to 30/04/2021**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फॉन नं. ०२५३-२३०९६००/०१



दिनांक:-२२/१०/२०२०

सेंहेमिएसोनावि/२०-२१/५८८०

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यसक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ.सुरेखा बाजीराव घोरपडे

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे रसायनशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ/घट्ट्याळी तमस पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणुन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०२ नोव्हेंबर, २०२० पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०२ नोव्हेंबर, २०२० पासून ३० एप्रिल २०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.०२ नोव्हेंबर, २०२० रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागो होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे. काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

Received

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/20-21/587
Date:-22/10/2020

To,
GHORPADE SUREKHA BAJIRAO
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2020-21** (Joining date - **02/11/2020 to 30/04/2021**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सें हिमि एसोना वि/२०-२१/५८७

दिनांक:-२२/१०/२०२०

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु. जयश्री रामदास पवार
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे इलेक्ट्रॉनिक्स या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ/षड्वक्राची तसे पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०२ नोव्हेंबर, २०२० पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०२ नोव्हेंबर, २०२० पासून ३० एप्रिल २०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.०२ नोव्हेंबर, २०२० रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा उगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करू लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



कार्यवाह

Received

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक
31/10/2020

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/20-21/587
Date:-22/10/2020

To,
JAYASHREE RAMDAS PAWAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2020-21** (Joining date - **02/11/2020 to 30/04/2021**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



संहिमाएसोनावि/२०-२१/५८८

दिनांक:-२२/१०/२०२०

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.स्नेहा विलास कुलकर्णी

नाशिक.

SK
02/10/20

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे संरक्षणशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ/घड्याळी तत्स पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०२ नोव्हेंबर, २०२० पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०२ नोव्हेंबर, २०२० पासून ३० एप्रिल २०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.०२ नोव्हेंबर, २०२० रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांनार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



SK
कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/20-21/587
Date:-22/10/2020

To,
SNEHA KULKARNI
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2020-21** (Joining date - **02/11/2020 to 30/04/2021**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



संहिम्पिएसोनावि/२०-२१/८८०

दिनांक:-०९/११/२०२०

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.मोनिका त्र्यंबक पवार

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे Statistics या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.११ नोव्हेंबर, २०२० पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.११ नोव्हेंबर, २०२० पासून १५ मे, २०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.११ नोव्हेंबर, २०२० रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या नियुक्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

Received



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/20-21/870
Date:-09/11/2020

To,
MONIKA TRAMBAK PAWAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2020-21** (Joining date - **11/11/2020 to 15/05/2021**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सॅहिमिएसॅनावि/२०-२१/५५५६

दिनांक:-२२/१०/२०२०

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.ऐश्वर्या पवार

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे भौतिकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ/अर्धवेळी तसे पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करीता विद्यार्थी संख्या पुंरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०२ नोव्हेंबर, २०२० पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०२ नोव्हेंबर, २०२० पासून ३० एप्रिल २०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.०२ नोव्हेंबर, २०२० रोजी रूजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रूजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयत दस्तोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडायच्या असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रामामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

Rawar

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/20-21/587
Date:-22/10/2020

To,
PAWAR AISHWARYA MEGHRAJ
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2020-21** (Joining date - **02/11/2020 to 30/04/2021**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सें हिंमि एसोना वि/२०-२१/८७०

दिनांक:-०९/११/२०२०

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.पुजा सुनिल देशमुख
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे मानसशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.११ नोव्हेंबर, २०२० पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.११ नोव्हेंबर, २०२० पासून १५ मे, २०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.११ नोव्हेंबर, २०२० रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक


CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/20-21/870
Date:-09/11/2020

To,
POOJA SUNIL DESHMUKH
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2020-21** (Joining date - **11/11/2020 to 15/05/2021**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सॅहिमिएसोनावि/२०-२१/८८०

दिनांक:-०९/११/२०२०

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ.रिना राय

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे मानसशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणुन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.११ नोव्हेंबर, २०२० पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.११ नोव्हेंबर, २०२० पासून १५ मे, २०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.११ नोव्हेंबर, २०२० रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही ब्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

Received
Renuka

कार्यवाह
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/20-21/870
Date:-09/11/2020

To,
REENA ANANDI RAI
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2020-21** (Joining date - **11/11/2020 to 15/05/2021**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



CHMESND/20-21/ 544

Dated: 07/10/2020

To,
Mr. Shrikrishna Prabhakar Kulkarni
Sanghvi Nakshatra, C Wing, Flat No. 303,
Pokar Colony, Meri-Dindori Road, Meri
Nashik - 422004

Sub:- Appointment letter for the post of Co-Ordinator (Journalism Mass Communication and B.Voc Admn.

Dear Sir,

This is with reference to your application and subsequent interview you had with us. We are pleased to inform you that you have been selected for the position of Co-Ordinator (Journalism Mass Communication and B.Voc Admn in Central Hindu Military Education Society. Your date of joining is 16-Sep-2020. Your Monthly Salary as discussed is R5.32,000.00 (Basic Salary 10150.00, House Rent Allowance 2167.00, Dearness Allowance 7225.00, Transport Allowance 400.00, Grade Pay 4300.00, CLA 180.00, Special Allowance 7578.00) per Month. Other terms of appointment will be as mentioned below.

1. Your appointment to the Society would be from 16 September 2020 to 30 April 2021 which would be, temporary in nature.
2. During your employment with the Society you can be transferred to any of the offices/divisions/department/units of the Society whether existing or to be set up in future at the sole discretion of the Management.
3. During probation period if your services are not found suitable/ compatible to the Society your service will be terminated without any notice.
4. After the completion of Contract Period either side can terminate this contract by giving a notice of one month or one month salary in lieu thereof.
5. You are required to work as per the instructions of the head of the respective unit of CHMES.
6. In case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its rights to relieve you of your duties with prior notice.
7. In case management is not able to provide work to you due to circumstances or for whatsoever reason beyond control, your remuneration/ compensation will be decided by management.

INWARD NO. 332
DATE 14/10/2020

Estd. 1935 | Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: F-2 Dt.: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Moonje Marg, Nashik - 422 005

Phone : 0253 - 2309600, 2309601

Web : www.bhonsala.in | E-mail : ndchmes_b@rediffmail.com

8. During your service with us, you will not indulge, communicate or pass on any information in any form related to any aspect of the Society to anyone not employed by the Society. Indulgence in such activity shall tantamount to major misconduct entailing termination/dismissal from service. You will not divulge or communicate in any manner, any information regarding your remuneration/terms of employment to any other employee of the Society except your immediate superior.

9. You are required to deal with Society's money, material and documents with utmost honesty and professional ethics. Violation of this practice shall be punishable with termination/dismissal of service.

10. If Society is convinced about any misconduct and indiscipline in your work or etiquette, then society reserves the right to discontinue you from your services.

11. During the tenure of your service with this Society, you will not engage yourself in any other gainful or commercial employment, business, part time or full time, directly or indirectly simultaneously as long as you are employed with us or engage yourself directly or indirectly in any other profitable business connected with the dealing or activities of the Society in any way. Any action to the Society would render your service liable for terminated notwithstanding any other conditions in the appointment letter.

12. Please note that in case information given to the Society in your application for appointment is found on verification or during the course of employment as incorrect, you shall be liable to be terminated or dismissed from service.

13. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.



14. You will abide by the Rules & Regulations framed by the Government / Society as per the Secondary School code as any such as being applicable

15. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the Society.

16. You are required to deposit all the relevant documents and medical certificate w.r.t. your appointment with the Society. The job profile is attached herewith and same need to be acknowledged as read and understood.



Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division

Copy to:-

1. Principal, Bhonsala Military College
Nashik
2. C.F.O.
CHME Society Nashik

21/11/2020

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी,
नाशिक विभाग



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सोहिमिएसोनाचि/२०-२१/८८०

दिनांक:-०९/११/२०२०

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
सौ.स्नेहल देघरे
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे गणित या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.११ नोव्हेंबर, २०२० पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.११ नोव्हेंबर, २०२० पासून १५ मे, २०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.११ नोव्हेंबर, २०२० रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्राममध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

Received
SARS



कार्यवाह
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

09/11/20

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/20-21/870
Date:-09/11/2020

To,
SNEHAL HARICHANDRA DEORE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2020-21** (Joining date - **11/11/2020 to 15/05/2021**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी/२०-२१/८७०

दिनांक:-०९/११/२०२०

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

श्री. वैभव प्रकाश देशपांडे

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे वी.बी.ए. या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक म्हणुन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.११ नोव्हेंबर, २०२० पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.११ नोव्हेंबर, २०२० पासून १५ मे, २०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दि.११ नोव्हेंबर, २०२० रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्यथे आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/20-21/870
Date:-09/11/2020

To,
VAIBHAV PRAKASH DESHPANDE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2020-21** (Joining date - **11/11/2020 to 15/05/2021**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी/१९-२०/१५२१

दिनांक:-०६/०८/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.श्रद्धा रामदास रायते

नाशिक.

1418

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडायची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्यथे आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रामामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक





CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1521
Date:-06/08/2019

To,
SHRADHHA RAMDAS RAYTE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **07/08/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सॅहिमिएसोनावि/१९-२०/१५२१
दिनांक:-०६/०८/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विन-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
कु.तेजल भरत आहेर
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशांचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी हणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी,


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी



CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1521
Date:-06/08/2019

To,
TEJAL BHARAT AHER
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **07/08/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सें हिंमि एसोना वि/१९-२०/१५२१

दिनांक:-०६/०८/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.लिना प्रभाकर मैन

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे संख्याशास्त्र व संगणक शास्त्र (गणित) या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार घेतलेले अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटीना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्हा संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्हा संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

५ प्राचार्य भोंसला मिलिटरी कॉलेज.



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1521
Date:-06/08/2019

To,
LEENA PRABHAKAR MAIN
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **07/08/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सें हिमि एसोना वि/१९-२०/१६२५

दिनांक:-२०/०८/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ.देवयानी विक्रम वारुंगसे (सुर्यवंशी)

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणुन शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.२१ ऑगस्ट २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.२१ ऑगस्ट २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २१ ऑगस्ट २०१९ रोजी रूजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रूजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या नियुक्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

५. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
६. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी,



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1627
Date:-20/08/2019

To,
DEVYANI VIKRAM WARUNGSE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **21/08/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सॅहिंमिएसोनावि/१९-२०/५६२७

दिनांक:-२०/०८/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ. रणजिता रामचंद्र राठोर

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.२१ ऑगस्ट २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.२१ ऑगस्ट २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २१ ऑगस्ट २०१९ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशांचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कानावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रामामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी,



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1627
Date:-20/08/2019

To,
RANJITA RAMCHANDRA RATHOR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **21/08/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सें हिंमि एसोना वि/१९-२०/१६२७
दिनांक:-२०/०८/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ.वैशाली राजेश निकम

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.२१ ऑगस्ट २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.२१ ऑगस्ट २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २१ ऑगस्ट २०१९ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी,



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1627
Date:-20/08/2019

To,
VAISHALI RAJESH NIKAM
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **21/08/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सें हिंमि एसोना वि/१९-२०/९५२७
दिनांक:-०६/०८/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ. निशिगंधा निंबाजी पवार

नाशिक.

1118

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयत दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या नत्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक



Power

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1521
Date:-06/08/2019

To,
NISHIGANDHA NIMBAJI PAWAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **07/08/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सें हिं मि एसो ना वि / १९-२०/१५२१

दिनांक:- ०६/०८/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.सोनाली रमेश लिमये

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे वाणिज्य या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणुन शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी मोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती इ उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी,

कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1521
Date:-06/08/2019

To,
SONALI RAMESH LIMAYE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **07/08/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सें हिंमि एसोना वि/१९-२०/१५३०

दिनांक:-०६/०८/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

सौ.अमिता उदयभान गुप्ता

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे वीवीए या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०८ ऑगस्ट २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०८ ऑगस्ट २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०८ ऑगस्ट २०१९ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कर्मी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडायची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणानुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

Rupar

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1530
Date:-07/08/2019

To,
AMITA UDAYBHAN GUPTA
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **08/08/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सॉहिमिएसोनावि/१९-२०/१६९३

दिनांक:-०३/०९/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.पाटील भाग्यश्री दिनेश

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे भौतिकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०४ सप्टेंबर २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०४ सप्टेंबर २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०४ सप्टेंबर २०१९ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रामांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या नियुक्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

Patil

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1693
Date:-03/09/2019

To,
BHAGYASHREE DINESH PATIL
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **04/09/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं.०२५३-२३०९६००/०१



सॅहिमिएसोनावि/१९-२०/९५२७

दिनांक:-०६/०८/२०१९

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

डॉ.सौ.अरुंदती राहुल सोनवणे

नाशिक.

618

विषय:- नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे वनस्पतीशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने सहाय्यक प्राध्यापिका म्हणुन शैक्षणिक वर्ष २०१९-२० या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार एकत्रित मानधनावर दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दि.०७ ऑगस्ट २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यामार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पूर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरील अटी, शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवाव.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक





CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/19-20/1521
Date:-06/08/2019

To,
SONAWANE ARUNDHATI RAHUL
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2019-20** (Joining date - **07/08/2019 to 30/04/2020**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)

①

Central Hindu Military Education Society Nashik Division
Bhonsala Bhavan , Dr.Moonje Path, Rambhoomi, Nashik - 422005

CHMESND/2004/1680
Date :- 23/10/2004

To,
Dr.Mrs.S.H.Kochargaonkar
Bungalow No - 12
Gharkul , Ananadvan
College Road , Nashik-5


Sub :- Letter of appointment as a "Probationer".

Dear Sir / Madam,

We refer to your application dated 04/10/04 and the subsequent interview you with Selection Committee constituted as per the provisions laid down in Govt.resolution and also as per the statute 413 of UNIVERSITY OF PUNE in the revised scale of the post of Principal in the grade 16400-450-20900-500-22400 and DA and other admissible allowances as per the government rules w.e.f. 21/10/2004 subject to compliance of all technical formalities, procedures, systems and conveniences in respect of Government, University and our Organisation on the following terms and conditions :

1. That you will be on a probation of 2 years form the date of joining.
2. You will be deemed as a probationer in the absence of any confirmation letter.
3. That after the expiry of the afore stated probation period, you will be absorbed in the permanent post, provided your performance is found to be satisfactory by the management as well as found suitable for the post, otherwise either your probation period will be extended further in writing for a reasonable period and/or in the absence of the same, your service shall automatically stand terminated after the expiry of the probation period without any notice of termination or reason to that effect.
4. That in addition to the above salary you will be allotted an furnished quarter, your stay in the accommodation provided in the premises is mandatory (List of furnishing will be given at the time of possession of quarter), you will be governed by the Housing rules in respect of the accommodation charges framed by the organisation from time to time, you shall pay the monthly MSEB charges as applicable from time to time, you shall vacate the premises immediately on ceasing to be in the employment of our organisation.
5. You will be reimbursed an amount of Rs. 1000.00 p.m. for gardening and house keeping (gardener/housekeeper will be appointed by you)
6. That during the tenure of your probation period, you are liable to be transferred from one college to another under the same management and/or the place where the organisation has got vested interest without any compensation, but without affecting your existing salary and any other service conditions.
7. That you will take charge and shall be responsible for the safety of the organisation's property given under your control and you shall be

ATTESTED


Principal
BMC. NSK

liable to give account of the same as and when demanded. management shall have the right to deduct the cost of the property lost/damaged from your salary or any amount due and payable to you from the organisation.

- 8. That you shall not at any time hereinafter without the management's consent in writing, divulge to any person in any manner or make publication of any of the accounts, particulars or details of any of the transactions or the activities or dealing of the organisation or of any of the subsidiaries/associates of the organisation.
- 9. That you shall keep the management informed of the day-to-day development/progress of the work under your control and/or supervision.
- 10. That you shall abide by the rules and regulations of organisation, which are in force at present and/or amended from time to time.
- 11. That during your service period, at any time if your work, character or conduct are found to be un-satisfactory of which the organisation shall be the sole judge, the organisation shall have the right to terminate your service forthwith, and in that case, you shall not be entitled to any notice, pay or damage.
- 12. That at any time in our opinion which is final in this matter, you are found guilty of dishonesty, disobedience, disorderly behavior, negligence, indiscipline, absence detrimental to the interest of the organisation or violation of one or more terms of this letter your services can be terminated without notice.
- 13. That you shall work within the framework of the organisational structure, policies and directions as may be laid down/given to you by the management/Establishment from time to time.
- 14. That you will be whole time employee of the organisation and will not undertake any business/work either on payment or otherwise. You will not appear any examination or test without express permission of the management in writing.
- 15. Please sign the duplicate copy of this letter on token of having accepted all terms and conditions set-out herein-above after having understood the same in toto.

[Handwritten Signature]
 Secretary
 CHME Society Nashik Division
 Rambhoomi Nashik-422005



DECLARATION

I have read the afore stated terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

[Handwritten Signature]
 (Signature of Employee)

- Copy to :-
- 1. Shri.P.G.Pathak : General Secretary , CHMES
 - 2. Shri.B.V.Giridhari : Chairman , BMC (Academic)
 - 3. Shri.A.K.Junagade : Chairman , BMC (N.G.)
 - 4. Shri.A.R.Dand : O.S. BMC (Academic)

ATTESTED
[Handwritten Signature]
 Principal
 BMC. NSK



NASHIK DIVISION



**CENTRAL HINDU
MILITARY EDUCATION
SOCIETY
NASHIK**

Reg No. (21) according to 1860 781-1935-36 of 1935

"Bhonsala Bhavan", Rambhoomi,
Dharmaveer Dr. Munje Marg,
Nashik - 422005. (Maharashtra)
Gram : RAMDANDEE, NASHIK.
Tel. : (0253) 2341136.
Fax. : (0253) 2341137.
Estd. : 1935

Public Trust No. : F - 2 Dt. 5 th Jan 1953

Ref. No : NDCHMES/ES/894/2

Date 27/12/05

To,
✓ Dr.S.H.Kochargaonkar
Principal
Bhonsala Military College
Nashik-5

Ref: 1) our letter No.NDCHMES/2004/1614 dated 1/10/2004
Ref: 2) our letter No.CHMESND/2004/1680 Dated 23/10/2004 (letter of Probation)
Ref: 3) CHMESND/05/866 Dated 16/11/2005

Sub: Confirmation Order

Madam,

With reference to our letters referred above you were appointed as the principal in the society's Bhonsala Military College after undergoing the necessary formalities of the University of Pune, State Government and UGC on the probation period.

As per our record you have resumed your duties as the principal on 21st October 2004.

Considering your qualification and experience Poona University has issued you a permanent approval w.e.f.21/10/2004 vide letter No.CCO/6553 dated 19/11/2005.


Additionally during the last academic year your performance was found satisfactory by the management of the society.

Considering the above facts we are confirming your services as the Principal of Bhonsala Military College w.e.f.1/12/2005 on the basis of following terms and conditions.

You will be paid salary as per the University, Government and UGC norms and will be entitled to all the benefits as per the government rules.

In addition to the above salary you are provided with a furnished quarter in the college campus.

You will be paid necessary allowances for the responsibility pertaining to hostel, residential maintenance & Official travel as per the University rules.


Shri D.K.Kulkarni
Secretary
C.H.M.E.S.Nashik-5

Copy to,
1. General Secretary , CHMES,Nashik
2. Chairman , BMC

:- Shri.P.G.Pathak
:- Shri. Suhas Deshmukh..

Read on
28/12/05
Dul.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY

RAMBHOOMI, NASHIK -5.

①

②

To,

MR. U. Y. Kulkarni

No. BMC/3/89

Date 15-7-89

15-7-89

Sub.: Appointment as a Part time|Full time
Lecturer in COMMERCE

With reference to your application for the post of
the Lecturer, this is to inform you that you are appointed
as Part time|Full time lecturer in ...COMMERCE.....
in Bhonsala Military College, Nashik-5, with effect from
.....15.07.1989, on probation.

Your appointment is subject to the confirmation by
the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regula-
tions prescribed by Central Hindu Military Education
Society|University of Poona.

O/c

Recd.
w/p

[Signature]

General Secretary
C.H.M.E. Society
Nashik-5

Copy for Information

To,

Accounts section.

②

Kedonk/15193

10


5

No. 915

Date : 28/4/93

To,
Prof. Umesh Kantant Kulkarni
Vice Principal

We are pleased to inform you that your services are confirmed as Lecturer in COE from 01.08.91 on the establishment of the Bhonsala Military College, Nashik-5, managed by Central Hindu Military Education Society Nashik.



Prof. R. D. Ratnaparkhi
General Secretary
C.H.M.E. Society,
Central Hindu Military Education Society
Nashik-5.

DR. W. N. BHENDE,
PRINCIPAL,
BHONSALA MILITARY COLLEGE,
NASHIK-5.

Copy To,

- (1) Account Section
- (2) Office Order File
- (3) Personal File
- (4) General Secretary C.H.M.E. Society.

vs.

①
②

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY
RAMBHOOMI, NASHIK -5.

To,

MISS P.K. Jagtap

Cr. BMC/c/89


Date 20-6-89

Sub.: Appointment as a Part time|Full time
Lecturer in English

With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as Part time|Full time lecturer in English in Bhonsala Military College, Nashik-5, with effect from 22-07-1989 on probation.

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society|^{and} University of Poona.


General Secretary
C.H.M.E. Society
Nashik-5

Copy for Information

To,

Accounts section.

2

09

To,

No. 9109

Miss. Prabhavati Khushalrao Jagtap
Lecturer

Date : 28/4/93

We are pleased to inform you that your services are confirmed as Lecturer in ENG. from 1.8.91, on the establishment of the Bhonsala Military College, Nashik-5, managed by Central Hindu Military Education Society Nashik.

Prof. R. D. Ratnaparkhi
General Secretary
C.H.M.E. Society,

Central Hindu Military Education Society
Nashik - 5.

DR. W. N. BHENDE,
PRINCIPAL,
BHONSALA MILITARY COLLEGE,
NASHIK-5.

Bhonsala Military College
Nashik-5.

Copy To,

- (1) Account Section
- (2) Office Order File
- (3) Personal File
- (4) General Secretary C.H.M.E. Society.

vs.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY

RAMBHCOMI, NASHIK -5.

4

C.M. B.M. / 2 / 89

D.T. 25.5.89

8

To,

Mr. N.V. Jadhav


Nashik

Sub.: Appointment as a Part time | Full time
Lecturer in Chemistry

With reference to your application for the post of
the Lecturer, this is to inform you that you are appointed
as Part time | Full time lecturer in Chemistry
in Bhonsala Military College, Nashik-5, with effect from
..... 24.07.1989 on probation.

Your appointment is subject to the confirmation by
the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regula-
tions prescribed by Central Hindu Military Education
Society | University of Poona.


General Secretary
C.H.M.E. Society
Nashik-5

Copy for Information

To,

Accounts section.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY

RAMBHOOMI, NASHIK -5.

(1)

O.S. 10/1/89
No. 255-89

To,

✓ Dr. P. P. Shetty

Sub.: Appointment as a Part time|Full time
Lecturer in Botany

With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as Part time|Full time lecturer inBotany..... in Bhonsala Military College, Nashik-5, with effect from01.08.1989..... on probation.

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society|^{and} University of Poona.

[Handwritten signature]

General Secretary
C.H.M.E. Society
Nashik-5

Copy for Information

To,

Accounts section.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY'S

BHONSALA MILITARY COLLEGE
RAMBHOOMI, NASHIK -422005

OFFICE ORDER NO. 16.....OF 1990

To

Shri P. P. Shetty

Sub.: Continuation of Services.

You were appointed as the Lecturer in
..... ^{Bolanga}..... as per the Office Order No. ^{8011/89}.....
dated ²⁵⁻⁶⁻⁸⁹..... of this Office.

Your services have been continued
during the academic year ¹⁹⁹⁰⁻⁹¹..... in the same
capacity on temporary basis untill further orders.

NO. 2233

DATE: 21.5.90

Principal
Bhonsala Military College
Nashik-5.

General Secretary
C.H.M.E. Society
Nashik-5

COPY TO

- 01. Accounts Section
- ✓ 02. Personal Service Book Record
- 03. Office Record File
- 04. General Secretary of C.H.M.E. Society


(10)


(14)

T.
 ✓ Dr. Prasanna Purushottam Shetty
Lecturer

No. 910
 Date : 28/4/93

We are pleased to inform you that your services are confirmed as Lecturer in Botany from 01.09.91 on the establishment of the Bhonsala Military College Nashik-5, managed by Central Hindu Military Education Society Nashik.


 Prof. R. D. Ratnaparkhi
 General Secretary
 C.H.M.E. Society,
 Central Hindu Military Education Society
 Nashik-5.


 DR. W. N. BHENDE,
 PRINCIPAL,
 BHONSALA MILITARY COLLEGE,
 NASHIK-5.
 Bhonsala Military College
 Nashik-5.

Copy To

- (1) Account Section
- (2) Office Order File
- (3) Personal File
- (4) General Secretary C.H.M.E. Society.

vs.

(Encl. 1)

(Encl. 1)

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY'S

BHONSALA MILITARY COLLEGE
RAMBHOCMI, NASHIK -422005

OFFICE - ORDER (Y. 2. 1)

To,
Shri V.V. Raje

.....
.....
.....


No. 3660
Date 07/07/20


Sub.: Appointment as a Part~~Time~~ Full Time Lecturer
in COMMERCE

With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as Part~~Time~~ Full Time lecturer in Commerce..... in Bhonsala Military College, Nashik-5 with effect from 14.07.1990... on probation.

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society and University of Poona.


Principal
Bhonsala Military College
Nashik-5


General Secretary
C.H.M.E. Society
Nashik-5

COPY TO

- 01. Accounts Section
- 02. Personal Service Book Record
- 03. Office Record File
- 04. General Secretary of C.H.M.E. Society.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY'S

BHONSALA MILITARY COLLEGE
RAMBHOOMI, NASHIK -422005

OFFICE - ORDER

To,

... *Shri - V.V. Raja*

.....

.....

No. 335

[7 JUL 1991

Sub.: Appointment as a ~~Part Time~~ Full Time Lecturer
in ... *Commerce*

With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as ~~Part Time~~ Full Time lecturer in ... *Commerce* ... in Bhonsala Military College, Nashik-5 with effect from ... *8-2-91* ... on probation. *your appointment is against the senior category (S.T)*

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society and University of Poona.

OS
Principal
Bhonsala Military College
Nashik-5

[Signature]
General Secretary
C.H.M.E. Society
Nashik-5

COPY TO

01. Accounts Section
02. Personal Service Book Record
03. Office Record File
04. General Secretary of C.H.M.E. Society.

To,

Mr. P. N. Ghosh

c/o. Shri Adinath Ghosh.

Lawmagan Road No. 3


Agastals. (Tripura)

Sub.: Appointment as a Part time|Full time
Lecturer in Defence Studies

With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as Part time|Full time lecturer in ...Defence Studies... in Ehonsala Military College, Nashik-5, with effect from01-08-1989... on probation.

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society^{and} University of Poona.


General Secretary
C.H.M.E. Society
Nashik-5

Copy for Information

To,

Accounts section.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY'S

BHONSALA MILITARY COLLEGE
RAMBHCOMI, NASHIK -422005

OFFICE - ORDER *1020*

To,
..... *Shri. P. M. Gherh*


No. 3669
Date *01/02/90*


Sub.: Appointment as a ~~Part Time~~ Full Time Lecturer
in ... *Defence Studies* ...

With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as ~~Part Time~~ Full Time lecturer in ... *Defence Studies* ... in Bhonsala Military College, Nashik-5 with effect from *1-2-90* on probation.

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society and University of Poona.


Principal
Bhonsala Military College
Nashik-5


General Secretary
C.H.M.E.Society
Nashik-5

COPY TO

- 01. Accounts Section
- ✓ 02. Personal Service Book Record
- 03. Office Record File
- 04. General Secretary of C.H.M.E. Society.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY,RAMBHOOMI, NASHIK-422 005.

To,

Mr. P.N. Ghoshlect. in Defence Studies

Dt. 3.8.92


74.01

SUB. : Appointment as a ~~Part-time~~ Full time
Lecturer in Defence Studies


With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as ~~Part-time~~ Full time lecturer in Defence Studies in Bhonsala Military College, Nashik-5, with effect from 3.8.92 on probation.

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society and University of Poona.



Principal
Bhonsala Military College
Rambhoomi, Nashik-5



General Secretary,
C.H.M.E. Society,
NASHIK-5.

COPY FOR INFORMATION

To,

Accounts Section.

vs.

1

8

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY'S

BHONSALA MILITARY COLLEGE
RAMBHOOMI, NASHIK -422005

OFFICE - ORDER No. 22

To,
Shri. S.R. Kankey....

No. 3667
Date 01/07/19

.....
.....

Sub.: Appointment as a ~~V.V.V.V.~~ ~~V.V.V.V.~~ Full Time Lecturer
in ..CHEMISTRY.....

With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as ~~V.V.V.V.~~ ~~V.V.V.V.~~ Full Time lecturer inCHEMISTRY..... in Bhonsala Military College, Nashik-5 with effect from 07/05/1990. on probation.

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society and University of Poona.

Principal
Bhonsala Military College
Nashik-5

General Secretary
C.H.M.E. Society
Nashik-5

COPY TO

- 01. Accounts Section
- ✓ 02. Personal Service Book Record
- 03. Office Record File
- 04. General Secretary of C.H.M.E. Society.

ATTESTED
[Signature]
PRINCIPAL
BMC., NASHIK.

No. 911

Dat 28/4/93

To,
✓ Prof. Sanjay Rameshwar Kanhere
Lecturer

We are pleased to inform you that your services are confirmed as Lecturer in BMC, from 15.7.92 on the establishment of the Bhonsala Military College, Nashik-5, managed by Central Hindu Military Education Society Nashik.

[Signature]
Prof. R. D. Ratnaparkhi
General Secretary
C.H.M.E. Society.

[Signature]
DR. W. N. BHENDE,
PRINCIPAL,
BHONSALA MILITARY COLLEGE,
NASHIK-5.

Central Hindu Military Education Society

Copy To,

- (1) Account Section
- (2) Office Order File
- (3) Personal File
- (4) General Secretary C.H.M.E. Society.

vs.

ATTESTED
[Signature]
PRINCIPAL
BMC., NASHIK.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY'S

BHONSALA MILITARY COLLEGE
RAMBHOOMI, NASHIK -422005

OFFICE - ORDER

To,
Smt. Smita U.Kulkarni.
.....
.....
.....

No. 335
= 7 JUL 1991


Sub.: Appointment as a ~~Part Time~~ Full Time Lecturer
in Mathematics.....

With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as ~~Part Time~~ Full Time lecturer in Mathematics..... in Bhonsala Military College, Nashik-5 with effect from 09/07/1991 on probation.

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society and University of Poona.

Principal
Bhonsala Military College
Nashik-5



[Signature]
General Secretary
C.H.M.E.Society
Nashik-5
Central Hindu Military Education Society
Nashik - 422005.

COPY TO

- 01. Accounts Section
- 02. Personal Service Book Record
- 03. Office Record File
- 04. General Secretary of C.H.M.E. Society.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY'S

BHONSALA MILITARY COLLEGE
RAMBHOCMI, NASHIK -422005

OFFICE - ORDER

To,

Sar. Rashmi R. Rane

No. 335

7 JUL 1991

.....
.....

Sub.: Appointment as a ~~Part Time~~ Full Time Lecturer
in Mathematics

With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as ~~Part Time~~ Full Time lecturer in Mathematics in Bhonsala Military College, Nashik-5 with effect from on probation. your appointment is against the Reserve Category (S.T.)

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society and University of Poona.

Principal
Bhonsala Military College
Nashik-5

General Secretary
C.H.M.E. Society
Nashik-5

COPY TO

- 01. Accounts Section
- 02. Personal Service Book Record
- 03. Office Record File

CENTRAL HINDU MILITARY EDUCATIONS
SOCIETY'S

BHONSALA MILITARY COLLEGE,
RAMBHOOMI, NASIK 422005

@@@@@*@@*@@*@@*@@*@@*@@*@@*@@*@@*@@*@@*

(1) (6)

No. 885
7 JUL 1991

OFFICE ORDER :

TO,

... Shri. P.J. Ikhanakar
.....
.....

SUB : APPOINTMENT AS A ~~PARTTIME~~/FULL TIME LECTURER IN
.....Physics.....

With reference to your application for the post of the lecturer, this is to inform you that you are appointed as ~~Part Time~~/Full Time Lecturer inPhysics.....in Bhonsala Military College, Nasik-5 with effect from 12/07/1991 on probation.

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society and University of Poona.

PRINCIPAL
BHONSALA MILITARY COLLEGE
NASIK - 5

GENERAL SECRETARY
C.H.M.E. SOCIETY,
NASIK-5

Copy to :-

1. Accounts Section
2. Personal service book record
3. Office. Record file
4. General secretary of C.H.M.E. Society

FORM FOR APPOINTMENT OF A TEACHER

No. 786
Date : 25.7.95

Ref.No.

To,

Shri/Smt. Sachana R. Dixit
..... Lect. in English

Sub: Appointment to the post of Lecturer
..... in English

(Subject)

Sir/Madam,

In response to our advertisement dated 3/5/95...
you had applied for the post of Lecturer...
You were interviewed for the above post by the Selection Committee
appointed by the Management under Statute No.415 of the University
of Pune.

I am pleased to inform you that the Management has
appointed you on the said post in Bharsola Military
..... College/Inst/tute at Nashik in
the scale of Rs. 2200.-75.-2800.-100.-400.0 with
effect from 25-7-95. Your appointment is subject to the
following terms and conditions :


1. Your services will be governed by the Maharashtra Universities Act, 1994, Statutes, Code of Conduct, Ordinances and rules and regulations laid down by the University of Pune and State Government from time to time.
2. a) You are appointed in clear vacancy on full-time/part-time basis on probation for a period of ~~one~~ year(s) from the date of joining.
- ✓ b) Your appointment is purely temporary for a period of ~~one year~~ i.e. from 25.7.95 to 15.4.96.
- c) Your appointment is on the leave vacancy for the period from to
- d) The post is reserved for Since you belong to the said category, you are appointed on full-time basis on probation for a period of years(s) from the date of joining.
- e) The post is reserved for Since you do not belong to the said category, you are appointed full-time on temporary basis against the reserved post for a period of You shall not have any claim on the said post in future.

- f) This is temporary vacancy caused by
Hence you are appointed full-time on purely temporary basis
for a period of
- g) Your appointment is on part-time/clock hour basis only.
3. i) You will be paid basic pay of Rs. 2200/- per month
in the scale indicated above. You will also be entitled to
Dearness Allowance, House Rent Allowance and C.L.A. at the
rates prescribed by the State Government from time to time. In
case you are appointed for a period of more than one year, you
shall earn annual increment.
- ii) You will be paid remuneration at the rate of Rs.
per lecture/per hour.
- iii) Your appointment and salary shall be subject to approval
by the University of Pune and Director of Technical Education
/Director of Medical Education & Research/Director of Higher
Education as the case may be.
4. a) You shall have to qualify the NET or the SET or similar
test (as the case may be) laid down by the University or State
Government/UGC or the Central Council pertaining to your
faculty within the stipulated period.
- b) You shall have to acquire the qualifications.....
(M.Phil/Ph.D., M.D./M.S., M.D.S., M.E. etc.) as prescribed by
the University/State Govt. or the Central Councils concerned
within the.....period.
5. Your appointment is subject to the minimum number of students
and the workload prescribed for the post.
6. You shall submit the originals as well as certified true copies
of relevant testimonials such as birth date certificate, mark-
sheets, experience certificate, discharge/relieving certificate,
Last Pay Certificate, Caste certificate, change of name certi-
ficate (if any), etc. before joining your duties.
7. In case you accept the appointment you shall have to execute
Deed of Contract of Service as prescribed in the Statute at
the time of joining the duties.
8. You will be allowed to join the duties on producing of -
- i) Two passport size photographs,
 - ii) Character Certificate from two eminent persons, one of
them should be a Govt. Gazetted Officer.
 - iii) Discharge Certificate from previous employer (if any)

You shall undergo medical examination by the approved Medical Officer or by the Civil Surgeon at the place of your duty, within three months from the date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional, pending submission of Medical Certificate stating that you are free from any contagious disease and that you are physically fit for employment on the staff of the College institution.

- 10 You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal. It will be presumed that any letter sent by Registered Post Acknowledgement Due (RPAD) on the address given, shall be deemed to have been acknowledged duly signed by you.
- 11 You will not conduct or engage your self in any private tuitions or private coaching classes.
- 12 You will not engage yourself in any other job paid full-time, part-time or otherwise, during the continuance of your service, without the permission of the competent authority/Management.
- 13 Your services are transferable to any other Colleges/institutions run by the Management.
- 14 Your appointment may be terminated, at any time, by either side/party, by giving one month's notice or one month's pay in lieu of notice period in case the period spent in service is more than six months.
- 15 If you are found absent continuously for more than thirty days without permission your services will stand terminated automatically. In you are found guilty of violation of any terms and conditions mentioned above you will be liable for disciplinary action and punishment decided by the Management as provided for in the statutes. During the period of your service you shall not directly or indirectly do such things which are subversive to the interests of the Society/University/Institute/College/Students.
- 16 You have to communicate your acceptance to the Management/College, Institution within seven days from the date of receipt of this Order of Appointment, failing which your appointment is liable to be cancelled.

Yours faithfully,


Principal
Secretary/Principal.
Bhonsala Military College
Rambhoomi, Nashik-6


General Secretary.

Central Hindu Military Education Society
Nashik -- 422 005.

mk.

(1)

CENTRAL HINDU MILITARY EDUCATIONS
SOCIETY'S
BHONSALA MILITARY COLLEGE,
RAMBHOOMI, NASIK 422005

@@@@@*@@*@@*@@*@@*@@*@@*@@*@@*

OFFICE ORDER :

TO,

No. 335
- 7 JUL 1991

... **Sard. R.P. Patil** ...

.....
.....


SUB : APPOINTMENT AS A ~~PART TIME~~ / FULL TIME LECTURER IN
... **Chemistry**

With reference to your application for the post of
the lecturer, this is to inform you that you are appointed as
~~Part Time~~ / Full Time Lecturer in **Chemistry** in Bhonsala
Military College, Nasik-5 with effect from **12/07/1991** on
probation.

Your appointment is subject to the confirmation by the
authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations
prescribed by Central Hindu Military Education Society and
University of Poona.


PRINCIPAL
BHONSALA MILITARY COLLEGE
NASIK - 5


GENERAL SECRETARY
C.H.M.E. SOCIETY,
NASIK-5

Copy to :-

1. Accounts Section
2. Personal service book record
3. Office. Record file
4. General secretary of C.H.M.E. Society

ct.

2

CENTRAL HINDU MILITARY EDUCATIONS
SOCIETY'S

BHONSALA MILITARY COLLEGE,
RAMBHOONI, NASIK 422005

@@@@@*@@*@@*@@*@@*@@*@@*@@*@@*

318192

7401

OFFICE ORDER :

TO,

Shri. R. P. Patil,
.....
.....
.....

SUB : APPOINTMENT AS A PART TIME/FULL TIME LECTURER IN
Chemistry.....

With reference to your application for the post of the lecturer, this is to inform you that you are appointed as Part Time/Full Time Lecturer in Chemistry....in Bhonsala Military College, Nasik-5 with effect from 03.08.92..on probation.

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society and University of Poona.

PRINCIPAL
BHONSALA MILITARY COLLEGE
NASIK - 5

GENERAL SECRETARY
C.H.M.E. SOCIETY,
NASIK-5

Handwritten signature and date: 31/8/92

Copy to :-

1. Accounts Section
2. Personal service book record
3. Office Record file
4. General secretary of C.H.M.E. Society

Joint on 3rd Aug 92

(10) (8)

FORM FOR APPOINTMENT OF A TEACHER

DATE : 12/17/96

No - 3154(CC)

Ref. No. :

To,

Sri M. R. Jayade
lect. in com.

SUB. : APPOINTMENT TO THE POST OF Lecturer
SUBJECT IN Commerce

Sir/Madam,

In response to our advertisement dated 28/4/96
you had applied for the Post of Lecturer
you were interviewed for the above post by the Selection
Committee appointed by the Management under Statute No. 415
of the University of Pune.

I am pleased to inform you that the Management has
appointed you on the said post in Shri Chawlari
Military College/Institute at Nashik
in the scale of Rs. 2200-75-2800-100-4800
with effect from 12/12/96 your appointment is subject to
the following terms and conditions.

1. Your services will be governed by the Maharashtra Universities Act, 1994, Statutes, Code of Conduct, Ordinances and rules and regulations laid down by the University of Pune and State Government from time to time.
2. (a) You are appointed in clear vacancy on full-time ~~Part-Time~~ basis on probation for a period of Academic year (s) from the date of joining.
- (b) Your Appointment is purely temporary for a period of _____ i.e. from _____ to _____
- (c) Your Appointment is in the leave vacancy for the period from _____ to _____.
- (d) The post is reserved for S.C.
Since you belong to the said category, you are appointed on full-time basis on probation for a period of Academic year year(s) from the date of joining.

The post is reserved for _____
Since you do not belong to the said category, you are appointed Full-Time on temporary basis as _____ reserved post for a period of _____ you shall not have any claim on the said post in future.

- (2) This is temporary vacancy caused by _____
Hence you are appointed Full-Time on purely Temporary

- (11)
- (g) Your appointment is on Part-Time/Clock hour basis only.
3. (i) You will be paid basic pay of Rs. 22000/- per month in the scale indicated above. You will also be entitled to Dearness Allowance, and C.L.A. at the rates prescribed by the State Government from time to time. In case you are appointed for a period of more than one year, you shall earn annual increment.
- (ii) You will be paid remuneration at the rate of Rs. ----- per lecture/per hour.
- (iii) Your appointment and salary shall be subject to approval by the University of Pune and Director of Technical Education/Director of Medical Education & Research/Director of Higher Education as the case may be.
4. (a) You shall have to qualify the NET or the SET or similar test (as the case may be) laid down by the University or State Government/UGC or the Central Council pertaining to your faculty within the stipulated period.
- (b) You shall have to acquire the qualifications ----- (M.Phil/Ph.D., M.D./M.S., M.D.S., M.E. etc.) as prescribed by the University/State Govt. or the Central councils concerned within the ----- period.
5. Your appointment is subject to the minimum number of students and the workload prescribed for the post.
6. You shall submit the originals as well as certified true copies of relevant testimonials such as birth date certificate, marksheets, experience certificate, discharge /relieving certificate, last Pay Certificate (State Certificate, change of name certificate (if any), etc., before joining your duties.
7. In case you accept the appointment you shall have to execute Deed of Contract of Service as prescribed in the Statutes at the time of joining the duties.
8. You will be allowed to join the duties on producing of
- (i) Two passport size photographs,
- (ii) Character Certificate from two eminent persons, one of them should be a Govt. Gazetted Officer.
- (iii) Discharge Certificate from previous employer (if any) you shall undergo medical examination by the approved medical Officer or by the Civil Surgeon at the place of your duty, within three months from the date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional, pending submission of Medical Certificate stating that you are free from any contagious disease and that you are physically fit for employment on the staff of the College institution.
9. You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal. It will be presumed that any letter sent by Registered Post Acknowledgement Due (READ) on the address given shall be deemed to have been acknowledged duly signed.

You will not conduct or engage your self in any private tuitions or private coaching classes.

11. You will not engage yourself in any other job paid Full-Time, part-Time or otherwise, during the continuance of your service, without the permission of the competent authority/Management.

12. Your services are transferable to any other College/Institutions run by the Management.

13. Your appointment may be terminated, at any time, by either side/party, by giving one month's notice or one month's pay in lieu of notice period spent in service is more than six months.

14. 3 If you are found absent continuously for more than thirty days without permission your services will stand terminated automatically. In you are found guilty of violation of any terms and conditions mentioned above you will be liable for disciplinary action and punishment decided by the Management as provided for in the statutes. During the period of your service you shall not directly or indirectly do such things which are subversive to the interests of the Society/University/Institute/College/Students.

5. You have to communicate your acceptance to the Management/College/Institution within seven days from the date of receipt of this Order or Appointment, failing which your appointment is liable to be cancelled.

[Handwritten signature]
Secretary
CHMS MSJC

Yours Faithfull

[Handwritten signature]

Principal
Bhonsal Military College
Rambhoomi, Nashik-5

Form for Appointment of A Teacher Lecturer

Ref. No.

Date: 21/12/05

503 A

In
Smt. Smt. Sawant S.S.
Lect. in Eco.

Subject :- Appointment To the post of Lecturer subject in Economics.

Sir / Madam ,

In response to our advertisement dated 14/5/05 you had applied for the post of Lecturer you were interviewed for the above post by the Selection Committee appointed by the Management under Statute No. 415: of the University of Pune.

I am pleased to inform you that the Management has appointed you on the said post in Bhonsala Military College at Nashik in the scale of Rs 8000-13500 with effect from 21/12/05 your appointment is subject o the following terms and conditions

1. Your services will be governed by the Maharashtra Universities Act . 1994 , statutes , code of Conduct , ordinances and State Government from time to time.
2. a) You are appointed in clear vacancy on Full time / Part time basis on probation for a period of academic year (s) from the date of joining .
b) Your appointment is temporary for period of _____ i.e. from 21/12/05 to _____
c) Your appointment is on the leave vacancy for the period from _____ to _____
d) The post is reserved for _____ since you belong to the said category, you are appointed of full - time basis on probation for a period of Academic Year (s) from the date of joining .
e) The post is reserved for open since you do not belong to the said category you are appointed full time on temporary basis _____ against reserved post for a period of _____ you shall not have any claim on the said post in future .

e. This is temporary vacancy caused by _____ Hence you are appointed Full-time on purely Temporary basis for a period of _____

f. This is temporary vacancy caused by _____ Hence you are appointment full-time on temporary basis against the reserved post for a period of _____ you shall not have any claim on the said post in future .

g) Your appointment is on part-Time / clock hour basis only

3) i) You will be paid basic pay of Rs. 8000/- per month in the scale indicated above. You will also be entitled to Dearness Allowance, and C.L.A at the rates prescribed by the State Government from time to time. In case you are appointed for a period of more than one year , you shall earn annual increment.

ii) You will be paid remuneration at the rate of Rs. 8 — per lecture / per hour .

iii) Your appointment and salary shall be subject to approval by the University of Pune and Director of Technical Education / Director of Medical Education & Research / Director of Higher Education as the case may be)

4) a) You shall have to qualify the NET or the SET or similar test (as the case may be) laid down by the University or State Government / UGC or the Central Council pertaining to your faculty within the stipulated period .

b) You shall have to acquire the qualifications _____ (M.Phil / Ph.D. M.D : M.S M.D.S etc .) as prescribed by the University / State Govt. or the Central councils concerned within the _____ period .

5) Your appointment is subject to the minimum number of students and the workload prescribed for the post .

6) You shall submit the originals as well as certified true copies of relevant testimonials such as birth date certificate , mark sheets, experience certificate , discharge Certificate , Change of name certificate (If any), etc , before joining your duties .

7) In case you accept the appointment you shall have to execute Deed of Contract of Service as prescribed in the status at the time of joining the duties .

8) You will be allowed to join the duties on producing of .

i) Two passport size photographs

ii) Character Certificate from two eminent persons , one of them should be a Govt. Gazetted Officer .

iii) Discharge Certificate from previous employer (if any) .

you shall undergo medical examination by the approved medical officer or by the Civil

Surgeon at the place of your duty , within three months from the date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional , pending submission of Medical certificate stating that you are free from any contagious disease and that you are physically fit for employment on the staff of the College institution .

10. You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal . It will be presumed that any letter sent by Registered Post Acknowledgement Due (RPAD) on the address given shall be deemed to have been acknowledged duly signed by you.

10. You will not conduct or engage you self in any private tuitions or private coaching classes.

11. You will not engage yourself in any other job paid full-time , part - time or otherwise , during the continuance of your service , without the permission of the competent authority / Management .

12. Your services are transferable to any other college / institutions run by the Management .

13. Your appointment may be terminated , at any time, by either side / party , by giving one month's notice or one Month's pay in lieu of native period spent in service is more than six months

14. If you are found absent continuously for more than thirty days without permission your services will stand terminated automatically. In you are found guilty of violation of any terms and condition mentioned above you will be the Management as provided for the statutes. During the period of your service you shall not directly or indirectly do such things which are subversives to the interests of the Society / University / Institute / College students.

You have to communicate your acceptance to the Management / College Institution within seven days from the date of receipt of this order or appointment, failing which your appointment is liable to be cancelled.

M. K. Kulkarni
Principal
Rhansala Military
Ramdhoomi Nashik



M. H. S. Patil
कायवाह
Chairman
नासिक विभागीय समिती
म. हि. से. शि. मंडळ नासिक - ५
Rhansala Military

Form for Appointment of A Teacher / Lecturer

Ref:- No.

Date:- 19/7/05

485 A

To

Smt. Smt. Raut Ramesh Isarya
lect in Defence Studies

Subject :- Appointment To the post of Lecturer subject in Defence & Strategic Studies

Sir / Madam ,

In response to our advertisement dated 14/5/05 you had applied for the post of Lecturer you were interviewed for the above post by the Selection Committee appointed by the Management under Statute No. 415. of the University of Pune.

I am pleased to inform you that the Management has appointed you on the said post in Bhonsala Military College at Nashik in the scale of Rs 8000-13500 with effect from 19/7/05 your appointment is subject to the following terms and conditions

- ✓ 1. Your services will be governed by the Maharashtra Universities Act, 1994, statutes, code of Conduct, ordinances and State Government from time to time.
2. a) You are appointed in clear vacancy on Full time / ~~Part~~ time basis on probation for a period of academic year (s) from the date of joining.
- ✓ b) Your appointment is temporary for period of _____ i.e. from 19/7/05 to 1/10/05
- ✓ c) Your appointment is on the leave vacancy for the period from _____ to _____
- d) The post is reserved for S.T. since you belong to the said category, you are appointed of full - time basis on probation for a period of Academic Year (s) from the date of joining.
- e) The post is reserved for _____ since you do not belong to the said category you are appointed full time on temporary basis _____ against reserved post for a period of _____ you shall not have any claim on the said post in future.

2

A

e) This is temporary vacancy caused by _____ Hence you are appointed Full-time on purely Temporary basis for a period of _____

f) This is temporary vacancy caused by _____ Hence you are appointment full-time on temporary basis against the reserved post for a period of _____ you shall not have any claim on the said post in future .

g) Your appointment is on part-Time / clock hour basis only

3) I) You will be paid basic pay of Rs. 8000 per month in the scale indicated above. You will also be entitled to Dearness Allowance, and C.L.A at the rates prescribed by the State Government from time to time. In case you are appointed for a period of more than one year , you shall earn annual increment.

ii) You will be paid remuneration at the rate of Rs. _____ per lecture / per hour .

iii) Your appointment and salary shall be subject to approval by the University of Pune and Director of Technical Education / Director of Medical Education & Research / Director of Higher Education as the case may be)

a) You shall have to qualify the NET or the SET or similar test (as the case may be) laid down by the University or State Government / UGC or the Central Council pertaining to your faculty within the stipulated period .

b) You shall have to acquire the qualifications _____ (M.Phil / Ph.D. M.D / M.S M.D.S etc .) as prescribed by the University / State Govt. or the Central councils concerned within the _____ period .

Your appointment is subject to the minimum number of students and the workload prescribed for the post .

You shall submit the originals as well as certified true copies of relevant testimonials such as birth date certificate , mark sheets, experience certificate , discharge Certificate , Change of name certificate (if any), etc , before joining your duties .

In case you accept the appointment you shall have to execute Deed of Contract of Service as prescribed in the status at the time of joining the duties .



- 8) You will be allowed to join the duties on producing of .
 - i) Two passport size photographs
 - ii) Character Certificate from two eminent persons , one of them should be a Govt. Gazetted Officer .
 - iii) Discharge Certificate from previous employer (if any) .
- 9. you shall undergo medical examination by the approved medical officer or by the Civil Surgeon at the place of your duty , within three months from the date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional , pending submission of Medical certificate stating that you are free from any contagious disease and that you are physically fit for employment on the staff of the College institution .
- 10. You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal . It will be presumed that any letter sent by Registered Post Acknowledgement Due (RPAD) on the address given shall be deemed to have been acknowledged duly signed by you.
- 10. You will not conduct or engage you self in any private tuitions or private coaching classes.
- 11. You will not engage yourself in any other job paid full-time , part - time or otherwise , during the continuance of your service , without the permission of the competent authority / Management .
- 12. Your services are transferable to any other college / institutions run by the Management .
- 13. Your appointment may be terminated , at any time, by either side / party , by giving one month's notice or one Month's pay in lieu of notice period spent in service is more than six months

4

9

14. If you are found absent continuously for more than thirty days without permission your services will stand terminated automatically. In you are found guilty of violation of any terms and conditions mentioned above you will be the Management as provided for the statutes during the period of your service you shall not directly or indirectly do such things which are subversives to the interests of the Society / University / Institute / College students

15. You have to communicate your acceptance to the Management / College Institution within seven days from the date of receipt of this order or Appointment, failing which the appointment is liable to be cancelled.

gms

Principal
Bhonsala Military Co
Rambhoomi Nashik-5



कार्यवाह
भासिक विभागीय समिती
म हि. से. शि. सं. ड. क. नासिक
Bhonsala Military College

Form for Appointment of A Teacher / Lecturer

Date: 21/2/05
5064 A

Name: Dr. D.P. Pawar
Psychology

Subject: Appointment To the post of Lecturer subject in Psychology

Sir / Madam,

In response to our advertisement dated 14/5/05 you had applied for the post of Psychology. You were interviewed for the above post by the Selection Committee appointed by the Management under Statute No. 415. of the University of Pune.

I am pleased to inform you that the Management has appointed you on the said post in Rhansala Military College at Nashik in the scale of Rs. 8000-13500 with effect from 21/2/05. Your appointment is subject to the following terms and conditions:

1. Your services will be governed by the Maharashtra Universities Act, 1994, statutes, code of Conduct, ordinances and State Government from time to time.
2. a) You are appointed in clear vacancy on Full time / Part time basis on probation for a period of Academic year (s) from the date of joining.
- b) Your appointment is temporary for period of _____ i.e. from 21/2/05 to _____
- c) Your appointment is on the leave vacancy for the period from _____ to _____
- d) The post is reserved for SC since you belong to the said category, you are appointed of full-time basis on probation for a period of Academic Year (s) from the date of joining.
- e) The post is reserved for SC since you do not belong to the said category, you are appointed full time on temporary basis _____ against reserved post for a period of 400 years. you shall not have any claim on the said post in future.

- e) This is temporary vacancy caused by _____ Hence you are appointed Full-time on purely Temporary basis for a period of _____
- f) This is temporary vacancy caused by _____ Hence you are appointment full-time on temporary basis against the reserved post for a period of _____ you shall not have any claim on the said post in future .
- g) Your appointment is on part-Time / clock hour basis only
- 3) i) You will be paid basic pay of Rs. 8000/- per month in the scale indicated above. You will also be entitled to Dearness Allowance, and C.L.A at the rates prescribed by the State Government from time to time. In case you are appointed for a period of more than one year , you shall earn annual increment.
- ii) You will be paid remuneration at the rate of Rs. _____ per lecture per hour .
- iii) Your appointment and salary shall be subject to approval by the University of Pune and Director of Technical Education / Director of Medical Education & Research Director of Higher Education as the case may be)
- 4) a) You shall have to qualify the NET or the SET or similar test (as the case may be) laid down by the University or State Government / UGC or the Central Council pertaining to your faculty within the stipulated period .
- b) You shall have to acquire the qualifications NET/SET (M.Phil / Ph.D. M.D / M.S M.D.S etc .) as prescribed by the University / State Govt. or the Central councils concerned within the _____ period .
- 5) Your appointment is subject to the minimum number of students and the workload prescribed for the post .
- 6) You shall submit the originals as well as certified true copies of relevant testimonials such as birth date certificate , mark sheets, experience certificate , discharge Certificate , Change of name certificate (if any), etc , before joining your duties .
- 7) In case you accept the appointment you shall have to execute Deed of Contract of Service as prescribed in the status at the time of joining the duties .

8. You will be allowed to join the duties on producing of .

i) Two passport size photographs

ii) Character Certificate from two eminent persons , one of them should be a Govt. Gazetted Officer .

iii) Discharge Certificate from previous employer (if any) .

9. you shall undergo medical examination by the approved medical officer or by the Civil

Surgeon at the place of your duty , within three months from the date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional , pending submission of Medical certificate stating that you are free from any contagious disease and that you are physically fit for employment on the staff of the College institution .

10. You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal . It will be presumed that any letter sent by Registered Post Acknowledgement Due (RPAD) on the address given shall be deemed to have been acknowledged duly signed by you.

10. You will not conduct or engage you self in any private tuitions or private coaching classes.

11. You will not engage yourself in any other job paid full-time , part - time or otherwise , during the continuance of your service , without the permission of the competent authority / Management .

12. Your services are transferable to any other college / institutions run by the Management .

13. Your appointment may be terminated , at any time, by either side / party , by giving one month's notice or one Month's pay in lieu of native period spent in service is more than six months

If you are found absent continuously for more than thirty days without permission your services will be terminated automatically. In you are found guilty of violation of any terms and conditions mentioned above you will be the Management as provided for the statutes. during the period of your service you shall not directly or indirectly do such things which are subversives to the interests of the Society / University / Institute / College students

You have to communicate your acceptance to the Management / College Institution within seven days from the date of receipt of this order of appointment. failing which the appointment is liable to be cancelled.

Alkesh Gankar
Principal
Bhonsali Military College
Ramdhoom, Nashik



गणेश कर्तव्य

कार्यवाह
भासिक विभाषिय समिती
म.हिं.सं.शि.मंडळ नशिक मधु College

Form for Appointment of A Teacher / Lecturer

Ref:- No.

Date:-

Bmc/5e/644
25/10/08

To

Shri.Gugane Bharat RadhakishanSubject :- Appointment To the post of Lecturer subject in **English**

Sir / Madam ,


In response to our advertisement dated 5-6-2008 you had applied for the post of **Lecturer** you were interviewed for the above post by the Selection Committee appointed by the Management under Statute No. 415. of the University of Pune.

I am pleased to inform you that the Management has appointed you on the said post in Bhonsala Military College at Nashik in the scale of Rs 8000 – 13200 with effect from 16-10-2008 your appointment is subject o the following terms and conditions .

3. Your services will be governed by the Maharashtra Universities Act . 1994 , statutes , code of Conduct , ordinances and State Government from time to time.
4. a) You are appointed in clear vacancy on **Full time** / Part time basis on probation for a period of academic year (s) from the date of joining .
- b) Your appointment is temporary for period of _____ i.e. from 16-10-08 to _____
- c) Your appointment is on the leave vacancy for the period from _____ to _____
- d) The post is reserved for **Open** since you belong to the said category, you are appointed of full – time basis on probation for a period of Academic Year (s) from the date of joining .
- e) The post is reserved for **Open** since you do not belong to the said category you are appointed full time on temporary basis _____ against reserved post for a period of _____ you shall not have any claim on the said post in future .
- e) This is temporary vacancy caused by _____ Hence you are appointed Full-time on purely Temporary . basis for a period of _____

- f) This is temporary vacancy caused by ____ Hence you are appointment full-time on temporary basis against the reserved post for a period of ____ you shall not have any claim on the said post in future .
- g) Your appointment is on part-Time / clock hour basis only
- 3) I) You will be paid basic pay of **Rs. 8000/-** per month in the scale indicated above. You will also be entitled to Dearness Allowance, and C.L.A at the rates prescribed by the State Government from time to time. In case you are appointed for a period of more than one year , you shall earn annual increment.
- ii) You will be paid remuneration at the rate of Rs. _____ per lecture / per hour .
- iii) Your appointment and salary shall be subject to approval by the University of Pune and Director of Technical Education / Director of Medical Education & Research / Director of Higher Education as the case may be)
- 9) a) You shall have to qualify the NET or the SET or similar test (as the case may be) laid down by the University or State Government / UGC or the Central Council pertaining to your faculty within the stipulated period .
- b) You shall have to acquire the qualifications NET / SET (M.Phil / Ph.D. M.D / M.S M.D.S etc .) as prescribed by the University / State .Govt. or the Central councils concerned within the _____ period .
- 10) Your appointment is subject to the minimum number of students and the workload prescribed for the post .
- 11) You shall submit the originals as well as certified true copies of relevant testimonials such as birth date certificate , mark sheets, experience certificate , discharge Certificate , Change of name certificate (if any), etc , before joining your duties .
- 12) In case you accept the appointment you shall have to execute Deed of Contract of Service as prescribed in the status at the time of joining the duties .
- 13) You will be allowed to join the duties on producing of .
- i) Two passport size photographs
- ii) Character Certificate from two eminent persons , one of them should be a Govt. Gazetted Officer .
- iii) Discharge Certificate from previous employer (if any) .

- 10. you shall undergo medical examination by the approved medical officer or by the Civil Surgeon at the place of your duty, within three months from the date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional, pending submission of Medical certificate stating that you are free from any contagious disease and that you are physically fit for employment on the staff of the College institution.
- 10. You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal. It will be presumed that any letter sent by Registered Post Acknowledgement Due (RPAD) on the address given shall be deemed to have been acknowledged duly signed by you.
- 11. You will not conduct or engage you self in any private tuitions or private coaching classes.
- 12. You will not engage yourself in any other job paid full-time, part-time or otherwise, during the continuance of your service, without the permission of the competent authority / Management.
- 13. Your services are transferable to any other college / institutions run by the Management.
- 14. Your appointment may be terminated, at any time, by either side / party, by giving one month's notice or one Month's pay in lieu of native period spent in service is more than six months
- 15. If you are found absent continuously for more than thirty days without permission your services will stand terminated automatically. In you are found guilty of violation of any terms and conditions mentioned above you will be the Management as provided for the statutes. during the period of your service you shall not directly or indirectly do such things which are subversives to the interests of the Society / University / Institute / College students
- 16. You have to communicate your acceptance to the Management / College / Institution within seven days from the date of receipt of this order or Appointment, failing which your appointment is liable to be cancelled.

[Signature]
Principal
Bhonsala Military College
Rambhoomi Nashik


[Signature]
Secretary
C.H.M.E. Society (Nashik Div)
Rambhoomi - Nashik

[Signature]
Principal
Bhonsala Military College
Rambhoomi, Nasik-5.



C.H.M.E.Society's

BHONSALA MILITARY COLLEGE

RAMBHOOMI, NASHIK - 422005. (MAHARASHTRA)

NAAC Accredited B++ Grade

E-Mail : bmcoffice@yahoo.co.in

FAX : (0253)2309611, WEBSITE : www.bhonsala.com

☎ : College Office : (0253) 2309610, 2309612, 2309613

1

AFFILIATED TO THE UNIVERSITY OF PUNE, IDENTIFICATION NO.PU/NS/ASC/031/1986
MAHARASHTRA STATE BOARD OF EDUCATION J.13.17.021.

Dr. (Mrs.) S.H. Kochargaonkar
M.A.,M.Phil.,Ph.D. (Psychology)
Principal

DATE: 29/11/2002010

REF. : BMC /Jr. /Sr./NG / 287/2002010

To,
Mr. Pawar Chittaranjan V.
07, Bhagyashri Apt.
Abhiyanta nagar, Kamatwada,
Tal;Dist: Nasik.

**Sub:- Appointment on the post of Lecturer (Assistant Professor) in
Mathematics.**

In response to our advertisement dated 03/06/2010, you had applied for the post of Lecturer (Assistant Professor) in Mathematics for Under Graduate course. You were interviewed for the above post by the Selection Committee appointed by University of Pune.

Through this letter we are pleased to inform you that you are appointed in the service of Central Hindu Military Education Society's Bhonsala Military College in the pay scale of Rs. 15600-39100+AGP 6000 with effect from 06/12/2010. Your appointment is subject to the following terms & conditions.


1. Your service will be governed by the Maharashtra University Act, 1994 Statutes Code of conduct ordinances and rules regulations laid down by the University of Pune and State Government from time to time.
- 2.a) You are appointed on full time basis on probation for a period of **Two Years** from the date of joining.
 - b) The post is reserved for SC Category as per the reservation cell, University of Pune.
 - c) Your appointment and salary shall be subject to approval by the University of Pune and Director of Higher Education as the case may be.
3. You will be paid basic salary as per norms of Government of Maharashtra. You will also be entitled to Dearness Allowance, House Rent Allowance and C.L.A. at the rate prescribed by the State Government from time to time. In case you are appointed for a period of more than one year, you shall earn annual increment as per norms.
4. Your appointment is subject to the minimum number of students and the workload prescribed for the post.

5. You shall submit the originals as well as certified two true copies each of relevant testimonials such as birth date certificate, mark-sheets, experience certificate, discharge/relieving certificate, last pay certificate, caste certificate, change of name certificate (if any), etc. before joining your duties. ②
6. In case you accept the appointment you shall have to execute Deed of Contract of Service as prescribed in the Statute at the time of joining the duties.
7. You will be allowed to join the duties on producing of
- Two-passport size photographs
 - Character certificate from two eminent persons, one of them should be Govt. Gazetted Officer
 - Discharge certificate from previous employer (if any)
8. You shall undergo medical examination by the approved Medical Officer appointed by the Management or by the Civil Surgeon at the place of your duty, within three months from date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional, pending submission of Medical Certificate stating that you are free from any contagious disease and that you are physically fit for employment on the staff of the college/institution.
9. You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal. It will be presumed that any letter sent by Registered Post Acknowledgement Due (RPAD) on the address given shall be deemed to have been acknowledged duly signed by you.
10. You will not conduct or engage yourself in any private tuitions or private coaching classes.
11. You will not engage yourself in any other job paid full-time, part-time or otherwise, during the continuance of your service without the permission of the competent authority/Management.
12. Your appointment may be terminated at the any time by either side/party, by giving notice as per norms.
13. If you are found absent continuously for more than thirty days without permission, your services will stand terminated automatically. If you are found guilty of violation of any terms and conditions mentioned above you will be liable for disciplinary action and punishment decided by the management as provided for in the statute. During the period of your service you shall not directly or indirectly do such things which are subversive to the interests of Society/University/Institutes/College/Students.
14. You have to communicate your acceptance to the Management within 15 days from the date of receipt of this order of Appointment. Failure to do so, appointment is liable to be cancelled.



Principal
Bhonsala Military College
Rambhoomi, Nasik- 422 005





Secretary
C.H.M.E. Society, Nasik Div.
Rambhoomi, Nasik- 422 005



सत्य प्रत
श्री सुधकर भिकाजी बडगुर्ज
नाशिक मनेसा नगरसेवक, प्रभाकि के. ४७
अपार्टमेंट, सिविल
अपार्टमेंट, नाशिक-४२२००५

8 9

Form for Appointment of A Teacher / Lecturer

Ref:- No. BMC/SP/936/09

Date:- 14-2-2009

To
Shri.K. Binu
Nashik

Subject :- Appointment for the post of Librarian

Sir / Madam,

In response to our advertisement dated 2-10-2008 you had applied for the post of Librarian you were interviewed for the above post by the Selection Committee appointed by the Management under Statute No. 415. of the University of Pune.

I am pleased to inform you that the Management has appointed you on the said post in Bhonsala Military College at Nashik in the scale of Rs 8000/- - 13200/- with effect from 20-02-2009 your appointment is subject to the following terms and conditions .

1. Your services will be governed by the Maharashtra Universities Act , 1994 , statutes , code of Conduct , ordinances and State Government from time to time.
2. a) You are appointed in clear vacancy on **Full time** / Part-time basis on probation for a period of academic year (s) from the date of joining .
b) Your appointment is temporary for period of ---- i.e. from 20-2-2009 to ----
c) Your appointment is on the leave vacancy for the period from ----- to -----
d) The post is reserved for Open since you belong to the said category, you are appointed on full - time basis on probation for a period of Academic Year (s) from the date of joining .
e) The post is reserved for Open since you do not belong to the said category you are appointed full time on temporary basis ----- against reserved post for a period of ----- you shall not have any claim on the said post in future .
e) This is temporary vacancy caused by ----- . Hence you are appointed Full-time on purely Temporary . basis for a period of -----
f) This is temporary vacancy caused by ----- Hence you are appointment full-time on temporary basis against the reserved post for a period of -----you shall not have

temporary basis against the reserved post for a period of -----you shall not have any claim on the said post in future .

g) Your appointment is on part-Time / clock hour basis only

3) I) You will be paid basic pay of **Rs. 8000/-** per month in the scale indicated above. You will also be entitled to Dearness Allowance, and C.L.A at the rates prescribed by the State Government from time to time. In case you are appointed for a period of more than one year , you shall earn annual increment.

ii) You will be paid remuneration at the rate of Rs-----per lecture / per hour .

iii) Your appointment and salary shall be subject to approval by the University of Pune and Director of Technical Education / Director of Medical Education & Research / Director of Higher Education as the case may be)

4) a) You shall have to qualify the NET or the SET or similar test (as the case may be) laid down by the University or State Government / UGC or the Central Council pertaining to your faculty within the stipulated period .

b) You shall have to acquire the qualifications ----- (M.Phil / Ph.D. M.D / M.S M.D.S etc .) as prescribed by the University / State .Govt. or the Central councils concerned within the -----period .

5) Your appointment is subject to the minimum number of students and the workload prescribed for the post .

6) You shall submit the originals as well as certified true copies of relevant testimonials such as birth date certificate , mark sheets, experience certificate , discharge Certificate , Change of name certificate (if any), etc , before joining your duties .

7) In case you accept the appointment you shall have to execute Deed of Contract of Service as prescribed in the status at the time of joining the duties .

8) You will be allowed to join the duties on producing of .

i) Two passport size photographs

ii) Character Certificate from two eminent persons , one of them should be a Govt. Gazetted Officer .

iii) Discharge Certificate from previous employer (if any) .

- 9) you shall undergo medical examination by the approved medical officer or by the Civil Surgeon at the place of your duty, within three months from the date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional, pending submission of Medical certificate stating that you are free from any contagious disease and that you are physically fit for employment on the staff of the College institution.
- 10. You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal. It will be presumed that any letter sent by Registered Post Acknowledgement Due (RPAD) on the address given shall be deemed to have been acknowledged duly signed by you.
- 11. You will not conduct or engage your self in any private tuitions or private coaching classes.
- 12. You will not engage yourself in any other job paid full-time, part-time or otherwise, during the continuance of your service, without the permission of the competent authority / Management.
- 13. Your services are transferable to any other college / institutions run by the Management.
- 14. Your appointment may be terminated, at any time, by either side / party, by giving one month's notice or one Month's pay in lieu of native period spent in service is more than six months
- 15. If you are found absent continuously for more than thirty days without permission your services will stand terminated automatically. If you are found guilty of violation of any terms and conditions mentioned above you will be liable to the Management as provided for the statutes. During the period of your service you shall not directly or indirectly do such things which are subversives to the interests of the Society / University / Institute / College students
- 16. You have to communicate your acceptance to the Management / College / Institution within seven days from the date of receipt of this order or Appointment, failing which your appointment is liable to be cancelled.

[Handwritten signature]

Principal
Bhonsala Military College
Rambhoomi Nashik

[Handwritten initials]



[Handwritten signature]

Secretary
C.H.M.E. Society (Nashik Div)
Rambhoomi - Nashik

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY'S

BHONSALA MILITARY COLLEGE,
RAMBHOOMI, NASHIK-422 005.

OFFICE - ORDER

Appointm^{nt}
letter

(4) (6)
(1)

To,

SHRI. B. J. PANDVE,
At & Post : RAMPUR,
Tal : Degloor,
Dist. : Nanded.

SUB. : APPOINTMENT AS A FULL TIME
LECTURER IN HISTORY.

With reference to your application for the post of the Lecturer, this is to inform you that you are appointed as FULL TIME Lecturer in HISTORY in BHONSALA MILITARY COLLEGE, NASHIK-5, with effect from 15.09.94 on probation, for One Academic Year in the pay scale of Rs. 2200-4000 against the Reserve post (S.C).

Your appointment is subject to the confirmation by the authorities of the University of Poona as per rules.

Your services are governed by the rules and regulations prescribed by Central Hindu Military Education Society and University of Poona.

General Secretary,
C.H.M.E. Society,
NASHIK-5.

PRINCIPAL,
BHONSALA MILITARY COLLEGE,
NASHIK-5.

COPY TO :

01. Personal File
02. Personal Service Book Record
03. Office Order File
04. General Secretary of C.H.M.E. Society.

VS.

FORM FOR APPOINTMENT OF A TEACHER

Ref.No.

Date : 25.7.9.

To,

805

Sri/Smt. Miss. Narabhavane. Sharmila

Punlik
lect. in Chemistry

Sub: Appointment to the post of Lecturer

in Chemistry
(Subject)

Sir/Madam,


In response to our advertisement dated 31/5/95 you had applied for the post of Lecturer. You were interviewed for the above post by the Selection Committee appointed by the Management under Statute No.415 of the University of Pune.


I am pleased to inform you that the Management has appointed you on the said post in Bhonsale military College/Institute at Nashik in the scale of Rs. 2200-75-2800-100-4000 with effect from 27.7.95. Your appointment is subject to the following terms and conditions.


1. Your services will be governed by the Maharashtra Universities Act, 1994, Statutes, Code of Conduct, Ordinances and rules and regulations laid down by the University of Pune and State Government from time to time.
2.
 - a) You are appointed in clear vacancy on full-time/part-time basis on probation for a period of year(s) from the date of joining.
 - b) Your appointment is purely temporary for a period of i.e. from to
 - c) Your appointment is on the leave vacancy for the period from to
 - d) The post is reserved for S.C. Since you belong to the said category, you are appointed on full-time basis on probation for a period of Academic year years(s) from the date of joining.
 - e) The post is reserved for Since you do not belong to the said category, you are appointed full-time on temporary basis against the reserved post for a period of You shall not have any claim on the said post in future.

You shall undergo medical examination by the approved Medical Officer or by the Civil Surgeon at the place of your duty, within three months from the date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional, pending submission of Medical Certificate stating that you are free from any contagious disease and that you are physically fit for employment on the staff of the College institution.

- 10 You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal. It will be presumed that any letter sent by Registered Post Acknowledgement Due (RPAD) on the address given, shall be deemed to have been acknowledged duly signed by you.
- 11 You will not conduct or engage your self in any private tuitions or private coaching classes.
- 12 You will not engage yourself in any other job paid full-time, part-time or otherwise, during the continuance of your service, without the permission of the competent authority/Management.
- 13 Your services are transferable to any other Colleges/institutions run by the Management.
- 14 Your appointment may be terminated, at any time, by either side/ party, by giving one month's notice or one month's pay in lieu of notice period in case the period spent in service is more than six months.
- 15 If you are found absent continuously for more than thirty days without permission your services will stand terminated automatically. In you are found guilty of violation of any terms and conditions mentioned above you will be liable for disciplinary action and punishment decided by the Management as provided for in the statutes. During the period of your service you shall not directly or indirectly do such things which are subversive to the interests of the Society/University/Institute/College/Students.
- 16 You have to communicate your acceptance to the Management/College/ Institution within seven days from the date of receipt of this Order of Appointment, failing which your appointment is liable to be cancelled.


 General Secretary,
 Central Hindu Military Education Society
 Nashik - 422 005.

Yours faithfully,

 Secretary/Principal,
 Bhonsela Military College,
 Rambhoomi, Nashik-5


 Principal

Bhonsela Military College
 Rambhoomi, Nashik-5

mk.

FORM FOR APPOINTMENT OF A TEACHER

Date : 11/8/95

Ref.No.

To,

969

Shri/Smt. Pawar Vishnu Punjaji
Lect. in Political Sci

Sub: Appointment to the post of Lecturer
in Political Science
(Subject)

Sir/Madam,

In response to our advertisement dated 3.12.95
you had applied for the post of Part Time Lecturer
You were interviewed for the above post by the Selection Committee
appointed by the Management under Statute No.415 of the University
of Pune.

I am pleased to inform you that the Management has
appointed you on the said post in Bhonsala Military
College/Institute at Nashik
the scale of Rs. 1000/- 2000/- (i.e. 1200-4000) with
effect from 11/8/95. Your appointment is subject to the
following terms and conditions

1. Your services will be governed by the Maharashtra University
Act, 1994, Statutes, Code of Conduct, Ordinances and rules and
regulations laid down by the University of Pune and State Govern-
ment from time to time.

2. a) You are appointed in clear vacancy on full-time/part-time
basis on probation for a period of year
from the date of joining.

b) Your appointment is purely temporary for a period of
Academic Year i.e. from 11/8/95 to 15/4/96

c) Your appointment is on the leave vacancy for the period
from to

d) The post is reserved for
Since you belong to the said category, you are appointed
on full-time basis on probation for a period of
years(s) from the date of joining

e) The post is reserved for
Since you do not belong to the said category, you are
appointed full-time on temporary basis against the
reserved post for a period of You shall
not have any claim on the said post in future.

Xm

contd...2...

Received
mk

f) This is temporary vacancy caused by
Hence you are appointed full-time on purely temporary basis
for a period of

g) Your appointment is on part-time/clock/hour basis only.

3. i) You will be paid basic pay of Rs. ... 1100/..... per month
in the scale indicated above. You will also be entitled to
Dearness Allowance, House Rent Allowance and D.L.A. at the
rates prescribed by the State Government from time to time. In
case you are appointed for a period of more than one year, you
shall earn annual increment.

ii) You will be paid remuneration at the rate of Rs.
per lecture/per hour.

iii) Your appointment and salary shall be subject to approval
by the University of Pune and Director of Technical Education
/Director of Medical Education & Research/Director of Higher
Education as the case may be.

4. a) You shall have to qualify the NET or the SET or similar
test (as the case may be) laid down by the University or State
Government/UGC or the Central Council pertaining to your
faculty within the stipulated period.

b) You shall have to acquire the qualifications.....
(M.Phil/Ph.D., M.D./M.S., M.D.S., M.F. etc.) as prescribed by
the University/State Govt. or the Central Councils concerned
within the.....period.


5. Your appointment is subject to the minimum number of student
and the workload prescribed for the post.

6. You shall submit the originals as well as certified true copy
of relevant testimonials such as birth date certificate, marriage
sheets, experience certificate, discharge/relieving certificate,
last Pay Certificate, Caste certificate, change of name certificate
(if any), etc. before joining your duties.

7. In case you accept the appointment you shall have to execute
Deed of Contract of Service as prescribed in the Statute at
the time of joining the duties.


8. You will be allowed to join the duties on producing of -
i) Two passport size photographs,
ii) Character Certificate from two eminent persons, one of
them should be a Govt. Gazetted Officer.
iii) Discharge Certificate from previous employer (if any)

7. You shall undergo medical examination by the approved Medical officer or by the Civil Surgeon at the place of your duty, within three months from the date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional, pending submission of Medical Certificate stating that you are free from any contagious disease and that you are physically fit for employment on the staff of the College institution.
8. You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal. It will be presumed that any letter sent by Registered Post Acknowledgement Due (RPAD) on the address given, shall be deemed to have been acknowledged duly signed by you.
9. You will not conduct or engage your self in any private tuitions or private coaching classes.
10. You will not engage yourself in any other job paid full-time, part-time or otherwise, during the continuance of your service, without the permission of the competent authority/Management.
11. Your services are transferable to any other Colleges/institutions run by the Management.
12. Your appointment may be terminated, at any time, by either side/party, by giving one month's notice or one month's pay in lieu of notice period in case the period spent in service is more than six months.
13. If you are found absent continuously for more than thirty days without permission your services will stand terminated automatically. In you are found guilty of violation of any terms and conditions mentioned above you will be liable for disciplinary action and punishment decided by the Management as provided for in the statutes. During the period of your service you shall not directly or indirectly do such things which are subversive to the interests of the Society/University/Institute/College/Students.
14. You have to communicate your acceptance to the Management/College/Institution within seven days from the date of receipt of this Order of Appointment, failing which your appointment is liable to be cancelled.


General Secretary,

General Binau Military Education Society
Nashik - 422 005.

Yours faithfully,


Secretary/Principal.
Bhonsla Military College
Rambhoomi, Nashik-5

FROM FOR APPOINTMENT OF A TEACHER

Ref. No. :

DATE: 7/8/96

To,

PO: 3382

Miss P. R. Khisti
Lect. in Hindi

SUB. : APPOINTMENT TO THE POST OF Lecturer
SUBJECT IN Hindi

Sir/Madam,

In response to our advertisement dated 28/4/96
you had applied for the post of Lecturer
You were interviewed for the above post by the Selection
Committee appointed by the Management under Statute No. 45 of the
University of Pune,

I am pleased to inform you that the Management has
appointed you on the said post in Bhonsli

Military College/Institute at Nashik
the scale of Rs. 2200-75-2800-100-2000

with effect from 7.8.96 your appointment is subject to
the following terms and conditions.

1. Your services will be governed by the Maharashtra
Universities Act.1994, Statutes, Code of Conduct, Ordinances and
rules and regulations laid down by the University of Pune and
State Government from time to time.

2. (a) You are appointed in clear vacancy on Full-Time/Part-
Time basis on probation for a period of _____
year (s) from the date of joining.

(b) Your Appointment is purely temporary for a period of
_____ Three months i.e. from 7.8.96 to 30.10.96

(c) Your Appointment is in the leave vacancy for the period
from _____ to _____

(d) The Post is reserved for _____
Since you belong to the said category, you are appointed
on Full-Time basis on probation for a period on
_____ years(s) from the date of joining.

(e) The post is reserved for _____
Since you do not belong to the said category, you are
appointed Full-Time on temporary basis against the
reserved post for a period of _____ you shall
not have any claim on the said post in future.

(f) This is temporary vacancy caused by _____
Hence you are appointed Full-Time on purely temporary
basis for a period of _____

(g) Your appointment is on Part-Time/ Clock hour basis only.

3.(i) You will be paid basic pay of Rs. 2200/- per month in the scale indicated above. You will also be entitled to Dearness Allowance, and C.L.A. at the rates prescribed by the State Government from time to time. In case you are appointed for a period of more than one year, you shall earn annual increment.

(ii) You will be paid remuneration at the rate of Rs. ----- per lecture/per hour.

(iii) Your appointment and salary shall be subject to approval by the University of Pune and Director of Technical Education/Director of Medical Education & Research/ Director of Higher Education as the case may be.

4.(a) You shall have to qualify the NET or the SET or similar test (as the case may be) laid down by the University or State Government/ UGC or the Central Council pertaining to your faculty within the stipulated period.

(b) You shall have to acquire the qualifications (M.Phil/Ph.D., M.D./M.S., M.D.S., M.E. Etc.) as prescribed by the University/State Govt. or the Central Councils concerned within the ----- period.

5. Your appointment is subject to the minimum number of students and the workload prescribed for the post.

6. You shall submit the originals as well as certified true copies of relevant testimonials such as birth date certificate, marksheets, experience certificate, discharge /relieving certificate, last Pay Certificate, Caste Certificate, change of name certificate (if any) etc., before joining your duties.

7. In case you accept the appointment you shall have to execute Deed of Contract of Service as prescribed in the Statutes at the time of joining the duties.

8. You will be allowed to join the duties on producing of

(i) Two passport size photographs.

(ii) Character certificate from two eminent persons, one of them should be a Govt. Gazetted Officer.

(iii) Discharge Certificate from previous employer (if any) you shall undergo medical examination by the approved medical officer or by the Civil Surgeon at the place of your duty, within three months from the date of joining the duties. The appointment shall be provisional and conditional, pending submission of Medical Certificate

stating that you are free from any cantagious disease and that you are physically fit for employment on the staff of the College institution.

- 9. You are required to give the correct mailing address as soon as you join the duties and any change in the address given earlier should be communicated to the Principal. It will be presumed that any letter sent by Registered Post Achonowlegment Dur (RPAD) on the address given shall be deemed to have been acknowledged duly signed by you.
- 10. You will not conduct or engage your self in any private tuitions or private coaching classes.
- 11. You will not engage yourself in any other job paid Full-Time Part-Time or otherwise, during the continuance of your service, without the permission of the competent authotity/Management.
- 12. Your services are transferable to any other College/Institutions run by the Management.
- 13. Your appointment may be terminated, at any time, by either side/party, by giving one month's notice or one months pay in lieu of notive period spent in service is more than six months.
- 14. If you are found absent continuously for more than thirty days without permission your services will stand terminated automatically. In you are found quilty of violation of any terms and conditions mentioned above you will be liable for disciplinary action and punishment decided by the Management as provided for in the statutes. During the period of your ~~xxx~~ service you shall not directly or indirectly do such things which are subversive to the interests of the Society/University/Institute/College/Students.
- 15. You have to communicate your acceptance to the Management/College/Institution within seven days from the date of this order or Appointment, failing which your appointment is liable to be cancelled.

[Handwritten signature]

Yours Faithfully,

Principal

Bhonsala Military College
Secretary/Principal
Ramnood, Nashik-3

VS/960819.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/16-17/1623

Date:-16/08/2016

To,
Miss. Monali S. Hase
Bhonsala Military College
Nashik.

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "Assistant Teacher" w.e.f. 17/07/2014 (Joining date - 17/07/2012 to 16/07/2014) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down / intimated to you by the management / establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section / department / other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 | Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: F-2 Dt.: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone : 0253 - 2309600 | Fax : 0253 - 2309601

Web : www.bhonsala.in | E-mail : ndchmes_b@rediffmail.com. info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies dully signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,



V. M. Joshi
Secretary

Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

M. R.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सेंहिमिएसोनावि/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
सौ.हर्षाली राहुल पंडित
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती ०३ ऑगस्ट २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०३ ऑगस्ट २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -


१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडवण्याची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमांत सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक


१-८-१८

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-21/07/218

To,
HARSHALI RAHUL PANDIT
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **03/08/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

संहिमिएसोनावि/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
कु.प्रियंका अनिल साबळे
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत **संगणकशास्त्र** या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती ०३ ऑगस्ट २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०३ ऑगस्ट २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशांचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

Atsahle
31/8/2018

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-21/07/218

To,
PRIYANKA ANIL SABLE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **03/08/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोनावि/१८-२९/७९९

दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.भक्ती अनिल अवसरकर (भुसे)
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणुन आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जूलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशांचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक



B. A. Avsarakar.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
BHAKTI ANIL AWASARKAR
Bhonsala Military College

Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



21

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सें हिमि एसोना वि/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
कु.तेजश्वरी रसाळ
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत **संगणकशास्त्र** या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक





CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
TEJESHWARI NANDKUMAR RASAL
Bhonsala Military College

Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोनावि/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
सौ.अलकनंदा बी. पगार
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत संगणकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जूलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यां मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडवण्याची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक



CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
ALAKNANDA B. PAGAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमि, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं. ०२५३-२३०९६००/०१

संज्ञिक/एगोना/१७-१८/११
दिनांक:-०६/०९/२०१७

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

पं. श्री. शर्मिला सुहास भावसार
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत मानसशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुणर्व्यवस्था/अभ्युक्त-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१७-१८ या करिता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुणर्व्यवस्थाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती ०१ जून २०१७ पासून ३० एप्रिल २०१८ पर्यंत करण्यात आलेली आहे. घरोल व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०१ जून २०१७ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यां मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटीना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -


१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवाबत त्यांच्या आदेशांचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कामी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडायची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वार्षिक विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निमांण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

ज्ञ माहितीसाठी :-

१. प्राचार्यां, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. शैक्षणिक


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक


२०१७

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/17-18/921
Date:-6/09/2017

To,
SHARMILA SUHAS BHAVSAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2017-18** (Joining date - **01/07/2017 to 30/04/2018**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं. ०२५३-२३०९६००/०१

सें हिंमि एसोना वि/१८-१९/७५९

दिनांक:- ३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
कु.प्रियदर्शनी कुलकर्णी
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत मानसशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ पद्धतीने शिक्षक म्हणुन आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक


१/१८/१८

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
PRIYADARSHINI KULKARNI
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंगे मार्ग, नाशिक-५
फोन नं. ०२५३-२३०९६००/०२

सोहीमणसांनाय/१७-१८/१२।

दिनांक.-०६/०९/२०१७

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
शु. मुन्धा प्रसाद जोशी
नाशिक.

विषय- नियुक्ती आदेश

आपणास कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत मानसशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तऱ्यावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिकक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१७-१८ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळसाठी संस्थेच्या नियमानुसार घेतून अदा केले जाईल. सदर नियुक्ती ०१ जुलै २०१७ पासून ३० एप्रिल २०१८ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०१ जुलै २०१७ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यां मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावो.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतात -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळोवेळ उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींबाबत त्यांच्या आदेशांचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वत्र मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसलेले असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

न महितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



कायम
नाशिक

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

M. Joshi.

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/17-18/921
Date:-06/09/2017

To,
MUGDHA PRASAD JOSHI
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2017-18** (Joining date - **01/07/2017 to 30/04/2018**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/16-17/1531
Date:-16/08/2016

To, V. U.
Mrs. U V Gandhe
Bhonsla Military College
Nashik.

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "Assistant Teacher" w.e.f. 20/08/2010 (Joining date - 20/08/2008 to 19/08/2010) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down / intimated to you by the management / establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section / department / other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in-case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 | Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: F-2 Dt.: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone : 0253 - 2309600 | Fax : 0253 - 2309601

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies dully signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,



P. Zulefal
Secretary

Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.
.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

W. Zambhe
4-3-17
(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं. ०२५३-२३०९६००/०१

सॅहमिएसोनावि/१६-१७/५७९
दिनांक:- २५/०८/२०१६

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
डॉ. दिपा हिंगे
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत वाणिज्य (पदव्युत्तर) (Commerce(P.G.)) या विषयासाठी कायम विनाअनुदानित तात्कावर पुर्णवेळ/अर्धवेळ/ पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती १ जुलै २०१६ पासून ३१ मे २०१७ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक १ जुलै २०१६ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडवण्याची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकथ मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे घय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

कंत्राटीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक



CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/16-17/579
Date:-25/08/2016

To,
DEEPA HINGE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2016-17** (Joining date - **01/07/2016 to 30/05/2017**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं. ०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोनाचि/१६-१७/५३७
दिनांक:- २५/०८/२०१६

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
सी. मणिषा सुहारा वैद्य
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत वाणिज्य (पदव्युत्तर) (Commerce(P.G.)) या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ/ पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार घेतून अदा केले जाईल. सदर नियुक्ती १ जुलै २०१६ पासून ३१ मे २०१७ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक १ जुलै २०१६ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्ष ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

दुरुवतोसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

Recd
Chalchida
31/8/16

(Signature)
कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/16-17/579
Date:-25/08/2016

To,
MANISHA SUHAS VAIDYA
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2016-17** (Joining date - **01/07/2016 to 30/05/2017**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
कु.धनश्री आंबेकर
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत अर्थशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रामामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक



Received
21/8/18

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
DHANASHREE D AMBEKAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोतावि/१८-१९/०९

दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
श्री.मिलिंद पाडेवार
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत कॉमर्स या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्ष ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक




218118

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
MILIND SALIRAM PADEWAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोनावि/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
श्री.आदित्य पातोंडीकर
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत कॉमर्स या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रामामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक




21/8/18

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
ADITYA SUDHIR PATONDIKAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सें हिमि एसोना वि/१८-१९/७५९

दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
श्री.गौरव कोरडे
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत बी.बी.ए. या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रोडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक





CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
GAURAV SUNIL KORDE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोनावि/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
श्री.अनिकेत आर. सोनगिरे
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत कॉमर्स या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणुन आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २५ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २५ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक



CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
ANIKET ROHIDAS SONGIRE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest in any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सॉहिमिएसोनावि/१८-१९/७९९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
श्रीमती.अमृता मसाळ
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत कॉमर्स या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणुन आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जूलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्ष ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक





CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
AMRUTA BHAUSAHEB MASAL
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
श्री.योगेश भदाणे
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत इंग्रजी या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती १० ऑगस्ट, २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक १० ऑगस्ट, २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यां मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक



CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
YOGESH GOVIND BHADANE
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोनावि/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
श्री.विनोद सोनवणी
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत **संरक्षणशास्त्र** या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जूलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यां मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.


प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक




०२/०८/२०१८

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
VINOD ARUN SONAWANI
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोनावि/१८-१९/१९३८
दिनांक:-०३/११/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्वुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

श्री.दत्तात्रय आण्णासाहेब निंबाळकर
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत संरक्षणशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २८ सप्टेंबर, २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २८ सप्टेंबर, २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक
विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/1338
Date:-03/11/2018

To,
DATTATRAY ANNASAHEB NIMBALKAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **28/09/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोनाचि/१६-१७/५७५

दिनांक:- २५/०८/२०१६

चरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
श्री. मिलेश पवार
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक नियुक्त समिती मार्फत बीबीए (B.B.A.) या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार घेतून अदा केले जाईल. सदर नियुक्ती ०१ जुलै २०१६ पासून ३० एप्रिल २०१७ पर्यंत करण्यात आलेली आहे. चरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०१ जुलै २०१६ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. चरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशांचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडायची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासस्थानापासून पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकप मुल्यनापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या नियुक्तीचे वय वर्ष ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/16-17/579
Date:-25/08/2016

To,
NILESH PAWAR
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2016-17** (Joining date - **01/07/2016 to 30/04/2017**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोनावि/१८-१९/७५९

दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

कु.निकिता रामदास भाटीया

नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत बी.बी.ए. या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

M. K. Patil



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
NIKITA RAMDAS BHATIA
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सोहिमिएसोनावि/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
कु.प्रियंका दिपक पाटील
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत बी.बी.ए. या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती ०१ ऑगस्ट २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०१ ऑगस्ट २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्ष ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

Atil

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
PRIYANKA D. PATIL
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सॉहिंमिएसोनावि/१८-१९/७५९

दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
कु. मयुरी एस. कुलकर्णी
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत रसायनशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २४ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २४ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक





CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
MAYURI KULKARNI
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **24/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सॅहिमिएसोनावि/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतरगत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
कु.माधुरी डांगे
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत गणित या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २५ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २५ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय चालू करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

०४/०८/१८

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
MADHURI NAVNATH DANGE
Bhonsala Military College

Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. 2018-19 (Joining date - 25/07/2018 to 30/04/2019) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



26

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तातपुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
श्री.प्रसन्न दिक्षीत
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत भूगोल या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २५ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २५ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक





CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
PRASANNA MAHENDRA DIXIT
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **25/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सें.हिं.मि.ए.सो.ना.वि./१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
सौ.हिरा त्र्यंबक वाघ
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश


आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत मराठी या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणुन आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती ०२ ऑगस्ट २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०२ ऑगस्ट २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहुन पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

8-8-18

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
HIRA T. WAGH
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **02/08/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी/१८-१९/७५९
दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
सौ.अपर्णा अमित कुलकर्णी
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत भौतिकशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर पुर्णवेळ/अर्धवेळ-पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती ०३ ऑगस्ट २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक ०३ ऑगस्ट २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -


१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल


कार्यवाह

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक


४/८/१८

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
APARNA AMIT KULKARNI
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **03/08/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005
Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601
Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes b@rediffmail.com/info@hhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
भोंसला भवन, रामभूमी, डॉ.मुंजे मार्ग, नाशिक-५
फोन नं.०२५३-२३०९६००/०१

सेहिमिएसोनवि/१८-१९/७५९

दिनांक:-३१/०७/२०१८

वरिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,
सौ.स्वाती सुर्यवंशी
नाशिक.

विषय:- नियुक्ती आदेश

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे स्थानिक निवड समिती मार्फत मानसशास्त्र या विषयासाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर मुर्मबेळ/अर्धवेळ पद्धतीने शिक्षक म्हणून आपली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करीता विद्यार्थी संख्या पुरेशी असल्यास या कालावधीत आपल्याला पुर्णवेळेसाठी संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल. सदर नियुक्ती २५ जुलै २०१८ पासून ३० एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. वरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण दिनांक २५ जुलै २०१८ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्या मार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजावी.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. वरिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाचे प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.
५. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
६. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्य पुर्ण आणि सर्वकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
७. अभ्यासक्रमामध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
८. आपल्या निवृत्तीचे वय वर्षे ६० असेल.
९. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
१०. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.

प्रत माहितीसाठी :-

१. प्राचार्या, भोंसला मिलिटरी कॉलेज.
२. कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
३. शिक्षक मान्यता फाईल
४. वैयक्तिक फाईल

SSB

कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/18-19/759
Date:-31/07/2018

To,
SWATI BHARATKUMAR SURYAWANSHI
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2018-19** (Joining date - **25/07/2018 to 30/04/2019**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



संज्ञिक/संज्ञिक/२१-२२/६३६

दिनांक:-२९/११/२०२१

कनिष्ठ महाविद्यालय

(कायम विना-अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मानधनावर तात्पुरती कंत्राटी पध्दतीने नेमणूक)

प्रति,

शु. अमनप्रीत कौर खीरे

नाशिक

विषय - नियुक्ती आदेश.

आपल्या कनिष्ठ महाविद्यालय येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-५ येथे सद्यकाळात कायम विनाअनुदानित तत्पावर पुणेथिळ पध्दतीने संरक्षणशास्त्र शिक्षिका म्हणून नियुक्ती कर २०२१-२२ या करिता दि.२२ नोव्हेंबर, २०२१ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक २२ सप्टेंबर, २०२१ पासून ३० एप्रिल, २०२२ पर्यंत प्रारण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार सोडून जाईल त्या तक्त्यानुसार वेतन अदा केले जाईल. घरील व पुढील अटी मान्य असल्यास आपण २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी रुजू होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रुजू न झाल्यास आपले नेमणूक लागू नसेल.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटींना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडणे लागतील -

- कनिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित पाठ्यपध्दतीनुसार अध्यापन करणे.
- महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबींमध्ये त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
- आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
- महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
- वर्गातील विद्यार्थ्यांचे मातृत्व पूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन करणे व परिक्षा विषयक कामे पार पाडणे.
- आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व घरील अटी, शर्ती अन्यथा आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
- आपली नियुक्ती हि उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे. काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडित करण्यात येईल.
- अभ्यासक्रमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
- आपल्या नियुक्तीचे पय वर्षे ६० असेल.
- संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा/महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
- तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हिता मध्ये नसेल असे कुठलेही कृत्य करणार नाही.
- तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुठलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
- आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल झाल्यास ४ दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावा.

प्रत माहितीसाठी :-

- प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज,
- कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
- शिक्षक मान्यता फाईल

Akhil
ARK


कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
नाशिक विभाग नाशिक



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

भोंसला भवन, रामभुमा, डॉ. मुंजे मार्ग, नाशिक-०५

फोन नं. ०२५३-२३०९६००/०१



सॅहिमिएसोनावि/२२-२३/६८२

दिनांक: २५/०९/२०२२

कनिष्ठ महाविद्यालय

(कायम विना अनुदानित अभ्यासक्रमांतर्गत मान्यनावर तात्पुरती कंत्राटी पद्धतीने नेमणूक)

प्रति,

फ. अमनप्रीत कौर खेरे

नाशिक

विषय: नियुक्ती आदेश.

आपणांस कळविण्यात येते की, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक-०५ चेथे मॅन्सजनांमध्ये या विषयासाठी कायम विना अनुदानित तत्वावर पूर्णवेळ पद्धतीने मॅन्सजनांमध्ये शिक्षकांमध्ये ज्यूनियर ज्यूनियर वर्य २०२२-२३ करिता दिनांक १३ जून २०२२ पासून आपली नेमणूक करण्यात येत आहे. सदर नेमणूक दिनांक १३ जून २०२२ पासून ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत आपल्याला संस्थेच्या नियमानुसार वेतन अदा केले जाईल वरिष्ठ व पुढील अटी मान्य असल्यास आपण १३ जून २०२२ रोजी रजु होऊन तसे प्राचार्यांमार्फत कळवावे अन्यथा आपण रजु न झाल्यास आपले नेमणूक पत्र रद्द समजावे.

नियुक्तीच्या कालावधीत आपल्याला खालील अटीना अधिन राहून पुढील कर्तव्ये पार पाडावे लागतील -

१. कनिष्ठ महाविद्यालयात दररोज व संपूर्ण कालावधीमध्ये वेळेवर उपस्थित राहणे व आपल्या विषयाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक व प्रशासकीय बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे.
३. आपले काम योग्य न वाटल्यास संस्था आपल्याला एक महिन्याची सूचना देऊन कामावरून कमी करेल. तसेच आपणांस नोकरी सोडावयाची असल्यास संस्थेला एक महिन्याची सूचना अथवा एका महिन्याचा पगार देऊन नोकरी सोडता येईल.
४. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होणे.
५. वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मुल्यमापन करणे व परिक्षा विषय कामे पार पाडणे.
६. आपण दिलेल्या हमीपत्रानुसार व वरिल अटी व शर्ती अन्वये आपणांस सदर नियुक्ती देण्यात येत आहे.
७. आपली नियुक्ती ही उपलब्ध कामाच्या आधारे दिली आहे, काम कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास तुमची सेवा खंडीत करण्यात येईल.
८. अभ्यासक्रमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
९. आपल्या नियुक्तीचे वय वर्षे ५८ असेल.
१०. संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला संस्थेच्या इतर शाळा / महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करावे लागेल.
११. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना संस्थेचे नांव खराब होईल अथवा संस्थेच्या हितामध्ये नसेल असे कुटलेही कृत्य आपण करणार नाही.
१२. तुम्ही संस्थेमध्ये काम करत असतांना इतर कुटलाही व्यवसाय / धंदा करणार नाही.
१३. आपल्या निवामाच्या पत्त्यात बदल झाल्यास ०४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावे.



कार्यवाह



सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

नाशिक विभाग नाशिक

15/09/22

प्रत माहितीसाठी:-

१. प्राचार्य, भोंसला मिलिटरी कॉलेज
२. शिक्षक मान्यता फाईल
३. वैयक्तिक फाईल

CENTRAL HINDU MILITARY EDUCATION SOCIETY



NDCHMES/21-22/636
Date:-29/11/2021

To,
KHAIRE AMANPREETKAUR BALDEVSINGH
Bhonsala Military College
Nashik

Sub: - Letter of Confirmation.

We are pleased to offer you this letter of confirmation in our Society for "Central Hindu Military Education Society Bhonsala Military College (Permanent non grant)" section as "**Assistant Teacher**" w.e.f. **2021-22** (Joining date - **22/11/2021 to 30/04/2022**) on the following terms and conditions from the date of this letter of appointment:

1. That you will be paid Basic wages as decided by our Society and other allowances as applicable from time to time.
2. That the annual increments will be based and granted to you on your satisfactory and diligent discharge of your duties.
3. You will work within the framework of Society structure; policies and directions as may be laid down/intimated to you by the management/establishment from time to time.
4. You will be whole time employee of the Society and will not undertake any other business or work either for payment or otherwise, you will not refuse any work which is allotted to you by the Society.
5. You may be transferred to any section/department/other concerns where the management has got vested interest is any part of India which are in existence or may come into existence in future, the working of shifts or the weekly off may be changed as per the exigencies of work.
6. That in case no work is available to you due to lack of student strength or for any other reason, management will be within its right to give you discontinues.
7. You will not divulge to any one, in any manner, particulars or details of any of the transactions / administrative and / Society or matters of confidential nature which you may come across during the course of your employment with our Society.
8. Your appointment and continuation in the employment is also subject to your remaining physically and mentally fit and alert, The management has got every right to get your medical checkup / examination by a doctor or registered medical practitioner at any time during the course of your employment and the decision of the doctor in respect of this shall be final and binding on you.
9. Your services are liable to be terminated by either side by giving one month notice or pay in lieu of one month notice. In case you fail to do so, an amount equivalent to one month notice shall be deducted from any amount due and payable to you.

Estd. 1935 [Reg. No.: (21) According to 1860, 781-1935-36 of 1935. | Public Trust No.: 1-2 Dt: 5th Jan 1953

"Bhonsala Bhavan", Rambhoomi, Dharmaveer Dr. Munje Marg, Nashik - 422 005

Phone: 0253-22309600 | Fax: 0253-2309601

Web: www.bhonsala.in | E-mail: ndchmes_b@rediffmail.com/info@bhonsala.in

10. Your address as communicated by you shall be deemed to be correct for communication purpose. However, in case of any change in your address, you will inform the management about the same within 3 days.
11. Sanction of Earn / Privilege Leave will depend upon the exigency of work and shall be at the discretion of the management. For getting such leave, it shall be your duty to apply in advance and seek prior permission for such leave. Similarly for extension of leave, an application has to be given in writing well before the expiry of the leave already sanctioned. While giving such application, you will state reason for availing such leave as well as you will give address during the leave period. However, if at any time, it is found that the reason stated by you for obtaining leave is false, you will be liable for disciplinary action.
12. You will abide by the Model Standing Order or Service Rules & regulation of the establishment which are in force & amended in future from time to time and as applicable as per the provisions of law.
13. You will retire on attaining the age of 58 years or earlier if you are found unfit by registered medical practitioner appointed by the company,
14. That it is being made specifically clear that you shall not misbehave with the client or your superiors and any such action will be considered to be a serious misconduct.

This letter is being issued to you in triplicate. Please return two copies duly signed by you in token of your acceptance of the above terms and conditions.

Thanking you.
Yours faithfully,

Secretary
Central Hindu Military Education Society
Nashik Division Nashik

For.

.....

I have read the foretasted terms and conditions of the above referred appointment letter and in token of having understood and accepted the original letter on the basis of terms and conditions stipulated therein, I put my signature.

(Signature of Employee)